



"Trust of Women....Bond of Quality."

वार्षिक अहवाल एवं लेखा विवरण २०२३-२४

इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, यवतमाळ

(कंपनी अधिनियम, 2013 च्या अंतर्गत निगमित प्रोड्यूसर कंपनी)

इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड

सी.आई.एन. U01820MH2018PTC311727

प्लॉट नं.३५-सी, कुबेर कुंज, राजेंद्र नगर, धामणगाव रोड, यवतमाळ- ४४५००९, महाराष्ट्र



इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे

- * प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता
- * जबाबदारी आणि जागरूकता
- * उत्कृष्टता आणि सर्व स्तरांवरील गुणवत्ता
- * परस्पर सहकार्य आणि आदर
- * वेळेचे काटेकोर पालन
- * कंपनीच्या हिताला सर्वाधिक महत्त्व



VALUES
मुल्य



VISION
2035
दूरदृष्टि

इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी दूध व्यवसाय क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्यातील दुग्ध व्यवसायाशी संबंधित ५ प्रमुख आघाडीच्या संस्थांपैकी एक असेल. कंपनी आपल्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक महिलांची पहिली पसंती असेल आणि दूध तसेच दुग्धजन्य उत्पादनांच्या उच्च दर्जासाठी ओळखली जाईल.



MISSION
ध्येय

इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी आपल्या सर्व सदस्यांकडून गुणवत्तायुक्त दूध संकलन, स्पर्धात्मक दराने करेल आणि आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये दुग्ध उत्पादनात अधिकाधिक वाढ व्हावी या हेतूच्या पूर्ततेसाठी पशु प्रजातीमधील सुधारणा आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देईल. आपल्या सदस्यांच्या दुग्ध व्यवसायामार्फत मिळत असलेल्या लाभामध्ये वाढ करण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे.

संचालक मंडळ

अ.क्र.	संचालक मंडळाची नावे	पद
01.	श्रीमती वंदना संजय इंगळे	अध्यक्ष
02.	श्रीमती वर्षा शंकर बंड	संचालक
03.	श्रीमती वैशाली सुदर्शन महानूर	संचालक
04.	श्रीमती रेश्मा तृषान्त गावंडे	संचालक
05.	श्रीमती मंजुषा अमोल डंभारे	संचालक
06.	श्रीमती नीलिमा राजकुमार चिह्वाणे	संचालक
07.	श्रीमती जयश्री अमित साखरकर	संचालक
08.	श्रीमती रचना देवधर गोयल	विशेषज्ञ संचालक
09.	श्री.सिकंदर शेखलाल मुलाणी	मुख्य कार्यकारी आणि संचालक

वैधानिक लेखापरीक्षक

मे. एस एन धवन अँड कंपनी.

चार्टर्ड अकाउंटंट्स

दिल्ली

कंपनी सचिव

श्री. रोशन काळमेध

वित्त व्यवस्थापक

श्री. सुनील पाटील

अंतर्गत लेखापरीक्षक

मे. एन. आर. अंड असोसिएट

चार्टर्ड अकाउंटंट्स

दिल्ली

बँकर्स

बँक ऑफ बडोदा यवतमाळ

एचडीएफसी बँक यवतमाळ

स्टेट बँक ऑफ इंडिया यवतमाळ

आयडीबीआय बँक यवतमाळ

रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजेंट (आरटीए)

लिंग इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

नोबल हाइट्स, पहिला मजला, प्लॉट नं एनएच -2, सी-1 ब्लॉक,

सावित्री मार्केट जवळ, जनकपुरी, नवी दिल्ली 110058

नोंदणीकृत कार्यालय

प्लॉट नं -35.सी कुबेरकुंज राजेंद्र नगर, धामणगाव रोड, यवतमाळ

महाराष्ट्र 445001 कॉर्पोरेट ओळख क्रमांक: 001820MH2018PTC311727

ईमेल : cs@indujaamilk.com फोन नं: 9112203830

• संचालक मंडळ •



श्रीमती वंदना इंगळे
अध्यक्ष



श्रीमती वर्षा बंड
संचालक



श्रीमती वैशाली महानूर
संचालक



श्रीमती रेश्मा गावंडे
संचालक



श्रीमती मंजुषा डंभारे
संचालक



श्रीमती नीलिमा चिव्हाने
संचालक



श्रीमती जयश्री साखरकर
संचालक



श्रीमती रचना देवधर गोयल
विशेषज्ञ संचालक



श्री. सिकंदर मुलाणी
मुख्य कार्यकारी आणि संचालक

संचालकांचा अहवाल

इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या सदस्यांसाठी

31 मार्च, 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी लेखापरीक्षित आर्थिक विवरणांसह कंपनीच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल तुमच्यासमोर सादर करताना संचालकांना आनंद होत आहे.

कंपनीची स्थापना प्रोड्यूसर कंपनी म्हणून 11 जुलै 2018 रोजी महाराष्ट्र राज्यात कंपनी कायदा 2013 तरतुद भाग XXIA अंतर्गत सदस्यांकडून दूध संकलन, खरेदी, प्रक्रिया करणे, त्याचे विपणन करणे आणि त्यासंबंधी प्रासंगिक क्रियाकलापांमध्ये व्यवहार व व्यवसाय करण्यासाठी करण्यात आली. कंपनी ने 09 जानेवारी 2019 ला दूध संकलनाच्या कामाची सुरुवात केली.

आर्थिक परिणाम: -

संक्षेपित आर्थिक परिणाम खालीलप्रमाणे आहेत: -

तपशील	31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी (₹ हजारमध्ये)	31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षासाठी (₹ हजारमध्ये)
व्यवसायातून मिळणारा महसूल	9,29,707	5,85,257
इतर उत्पन्न	6,689	2,592
एकूण उत्पन्न	9,36,396	5,87,849
एकूण खर्च	8,98,613	5,86,224
करपूर्वीच्या कालावधीसाठी नफा/(तोटा).	37,783	1,625
करांसाठी तरतूद	6,307	349
करानंतरच्या कालावधीसाठी नफा/(तोटा).	31,476	1,276

कंपनीच्या कामकाजाची स्थिती: -

पुनरावलोकनाच्या वर्षादरम्यान व्यवसायातून मिळालेला एकूण महसूल होता रू. 9,36,396/- हजार.

वर्षभरात झालेले एकूण खर्च होते रू. 8,98,613/- हजार.

करपश्चात झालेला नफा होता ₹ 31,476/- हजार.

लाभांश:

संचालक मंडळाने प्रति ₹ 8/- इक्विटी शेअर प्रति दराने मर्यादित परतावा (लाभांश) देण्याची शिफारस केली आहे. इक्विटी शेअर एकूण लाभांश ₹ 18,37,024/- . (अठरा लाख सदतीस हजार चोवीस रुपये) 31 मार्च 2024 रोजी कंपनीच्या सदस्य नोंदणीवर ज्या सदस्यांची नावे असतील त्यांना मर्यादित परतावा (लाभांश) दिला जाईल.

सामान्य राखीव निधिमध्ये हस्तांतरण:

कंपनी कायदा, 2013 चे कलम 378ZI तरतुद जिला कंपनी अन्तर्नियम कलम 11.10 सह वाचायचे आहे त्याच्या अनुषंगाने, आर्थिक वर्ष 2023-24 कंपनीच्या करपश्चात नफ्यामधून सामान्य राखीव निधि मध्ये ₹ 2,96,38,976/- (दोन कोटी छणव लाख अडतीस हजार नऊशे छहत्तर रुपये) हस्तांतरण करण्याचे मंडळ प्रस्तावित करीत आहे.

व्यावसायिक कार्याचा आढावा: -

दूध खरेदी: कंपनीचे दूध खरेदी केंद्र यवतमाळ, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यातील घाटंजी, कळंब, केळापूर, दारव्हा, नेर, बाभूळगाव, दिग्रस, पुसद, हिंगणघाट, कारंजा, मंगरूळपीर आणि मनोरा या तालुक्यांमध्ये कंपनीचे दूध खरेदीचे काम सुरू आहे. कंपनी 9 जानेवारी 2019 रोजी कार्यरत झाली होती कंपनीने 31 मार्च 2026 पर्यंत 5 बल्क मिल्क कूलर आणि 1 मिल्क चिलिंग सेंटरच्या अंतर्गत 322 एमपीपीची स्थापना केली. वर्षभरात कंपनीने 46215 KgPD कच्चे दूध खरेदी केले (एकूण प्रमाण: 17040745.27 Kg).

आर्थिक वर्षाच्या शेवटी, कंपनीने 14277 सदस्यांची नोंदणी केली होती. अशा प्रकारे सदस्यांनी कंपनीच्या कामकाजावर विश्वास दर्शवला आहे.

खरेदी किंमतीच्या संदर्भात कंपनी आपल्या सदस्यांना त्यांनी पुरवलेल्या दुधासाठी स्पर्धात्मक आणि फायदेशीर किंमत देत आहे. कंपनी कार्यक्षमता वाढवून आणि वाहतूक खर्च कमी करणे, योग्य पर्यवेक्षण, दर्जाची तपासणी व उत्तम वाहतूक नियंत्रणासारख्या खर्च कमी करणार्या उपाययोजनांसह आपल्या सदस्यांकडून दूध खरेदी वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

उत्पादकता वाढविणाऱ्या सेवा:

आहार संतुलन कार्यक्रम (RBP)

कंपनीच्या कार्यक्षेत्रात उत्पादक जुन्या खाद्य पद्धतींचे पालन करत आहेत. गुरांच्या गरजेनुसार चांगल्या आहार पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने आहार संतुलन कार्यक्रम (RBP) स्वीकारला आहे. या कार्यक्रमांतर्गत, सॉ फ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या जनावरांना संतुलित आहार देण्याबाबत दूध उत्पादकांना सल्ला दिला जातो. दूध उत्पादकांना त्यांच्यासोबत उपलब्ध अन्नघटकांचा वापर करून संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते, जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादन खर्चात घट होते. वर्षभरात 6889 गुरे आहार संतुलन कार्यक्रमांतर्गत समाविष्ट करण्यात आली आहेत.

कृत्रिम गर्भाधान सेवा (AI)

कंपनी दुधाळ जनावरांची उत्पादकता सुधारण्यासाठी, दुग्धोत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी आणि त्याच्या कार्यक्षेत्रात सुधारणा करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारात प्रशिक्षित पात्र एआय तंत्रज्ञांच्या मार्फत कृत्रिम रेतन सेवा (AI) पुरवत आहे.

वर्षभरात 6601 कृत्रिम रेतन (AI) करण्यात आली आहेत.

बंधव्यत्व निवारण शिबीर

पशुपालनाला फायदेशीर व्यवसाय बनवण्यात बंधव्यत्व हा एक मोठा अडथळा असल्याने कंपनी आपल्या कार्यक्षेत्रात बंधव्यत्व उपचार शिबिरे निवारण शिबीर केले. वर्षभरात, कंपनीने एकूण 88 बंधव्यत्व उपचार शिबिरात 17494 प्राण्यांची चाचणी केली.

गुरांचा चारा

कंपनीने वर्षभरता सुमारे 719.95 मेट्रिक टन पशुखाद्याची विक्री केली, जी मागील वर्षी 578 मेट्रिक टन होती आणि 24% टक्के वाढ नोंदवली.

खनिज मिश्रण

कंपनीने दुधाळ जनावरांचे आरोग्य, दुग्धोत्पादन आणि प्रजनन सुधारण्यासाठी कार्यक्षेत्रात उपलब्ध चारा, हवामान आणि आहाराच्या सवयी लक्षात घेऊन कंपनीने आपल्या ब्रँड नावाखाली खनिज मिश्रण विकसित केले आहे आणि उत्पादकांना बाजार भावा पेक्षा कमी दारात खनिज मिश्रण उपलब्ध करून देत आहे. कंपनीने वर्षभरता, सुमारे 16.78 मेट्रिक टन खनिज मिश्रणाची विक्री केली.

जनावर वाटप:

महाराष्ट्रातील यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये गुरांच्या जातीची गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने, कंपनीने राष्ट्रीय गोकुळ मिशन 2021-2026 अंतर्गत महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 4262 गुरांचे वाटप करण्यात आले. कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सोबत सह सामंजस्य करार (MOU) देखील अंमलात आणला. ही सुविधा इंदुजा कंपनीच्या सदस्यांना गायी आणि म्हशींच्या खरेदीसाठी विशेष वित्तपुरवठा संधी देण्याच्या विशिष्ट ध्येयाने कार्यान्वित करण्यात आली. अल्प दूध धारक उत्पादकांचे व्यावसायिक दूध उत्पादकांमध्ये रूपांतर होण्यासाठी या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश होता. या कालमर्यादित, एक उल्लेखनीय कामगिरी लक्षात आली. आर्थिक वर्षात 2023-24, कंपनीच्या 91 सदस्यांनी या वित्तपुरवठा सुविधेची लाभ मिळाला, परिणामी एकूण 193 जनावरांची खरेदी केली गेली.

गुणवत्तेसाठी पुढाकार:

वापरात असलेले बल्क मिल्क कूलर्स (बीएमसी) आणि मिल्क चिलिंग सेंटर, मूलभूत चाचणी सुविधा व कच्च्या दुधाच्या दर्जाच्या तपासणी साठी विविध प्रगत तंत्रज्ञानानी सज्ज आहे. कंपनीच्या व्यवसायात उच्च दर्जाची पातळी सुनिश्चित करण्यास व कायम राखण्यास कंपनीने सर्व संबंधितांना तांत्रिक सहाय्य पुरवले आहे आणि पुरवत आहे, ज्याचा भर स्वच्छ दूध उत्पादनावर आहे जे दुधाच्या दर्जाशी थेट संबंधित आहे.

संस्था निर्माण पीआईबी:

उत्तम प्रशासन आणि सदस्य केंद्रित दृष्टीकोनाद्वारे पीआईबी व्यवसायाला मजबूती प्रदान करते. कंपनीच्या व्यवसायात सदस्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्नांना दिशा देण्यात आली ज्याचा परिणाम आर्थिक प्रदर्शन उंचावण्यात झाला. पीआईबी चे उपक्रम उत्पादक कंपनीला मुख्यत्वे खुल्या व पारदर्शक प्रशासन प्रणाली व सदस्यांच्या आश्रयाच्या प्रमाणात त्यांचे योगदान याद्वारे दुग्धव्यवसाय क्षेत्रातील इतर कंपन्यांपासून वेगळे करतात.

कंपनीचे मूलभूत सिद्धांत:

कंपनीच्या मूलभूत सिद्धांतांचे कठोर पालन केले जाते. व्यावसायिक व्यवहार फक्त सदस्यांपुरतेच मर्यादित होते. सक्रिय वापरकर्ता सदस्यता आणि व्यवसाय व प्रशासनातील त्यांच्या सहभागाला सदस्यांचे शिक्षण व जागरूकता बांधणी कार्यक्रमाद्वारे प्रोत्साहन देण्यात आले. याचा परिणाम बहुतांश सक्रिय सदस्यांनी वर्षभरता समभाग भांडवल योगदानाची पूर्तता करण्यात झाला.

सदस्यांचा संपर्क आणि तक्रार निवारणासाठी गाव पातळीवर सदस्यांच्या अनौपचारिक गटांचे गठन केले गेले आहे, हे गट सदस्य व कंपनी दरम्यान दुहेरी संवाद होण्यासाठी नियमितरित्या भेटतात ज्यामुळे सदस्यांच्या तक्रारीचे निवारणही करता येते. व्यावसायिक कार्यांचे कार्यक्षमरित्या व्यवस्थापन करण्यास आणि आर्थिक प्रदर्शनाचे लक्ष्य

गाठण्यासाठी कर्मचार्यांनासुद्धा वागणूकीसंबंधी व प्रेरणात्मक प्रशिक्षण देण्यात आले, जेणेकरून लवकरात लवकर कंपनी टिकून राहण्यासाठी व्यवहार्यता व खात्री करता येईल.

प्रशिक्षण व क्षमता वृद्धी कार्यक्रम:

सदस्यांना त्यांची भूमिका व जबाबदारी समजावी याकरिता त्यांना दुग्धव्यवसायाशी संबंधित विविध जागरूकता कार्यक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. सदस्य, सभाव्य सदस्य, मंडळाचे सदस्य व कर्मचार्यांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते 2023-24 या वर्षादरम्यान घेण्यात आलेले मुख्य प्रशिक्षण कार्यक्रम खालीलप्रमाणे होते.

अ. क्र	प्रशिक्षण कार्यक्रम	घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांची संख्या	प्रशिक्षित झालेल्या सहभागींची संख्या
1.	संचालक कौशल्य विकास कार्यक्रम	1	7
2.	उत्पादक जागरूकता कार्यक्रम	774	5418
3.	दुग्धव्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण	7	2210

आर्थिक वर्ष संपल्यानंतर भौतिक बदल:

31 मार्च 2024 पासून या अहवालाच्या तारखेपर्यंत कंपनीच्या आर्थिक स्थितीला प्रभावित करणारे कोणतेही भौतिक बदल किंवा प्रतिबद्धता उद्भवलेले नाही. नियामक आणि न्यायालये यांनी कोणतेही महत्त्वपूर्ण आणि भौतिक आदेश दिलेले नाहीत जे कंपनीच्या दीर्घकालीन व्यवसाय संचालन परिस्थितीवर आणि भविष्यातील कामकाजावर परिणाम करतील.

व्यवसायाच्या स्वरूपातील बदल:

समीक्षाधीन वर्षात कंपनीच्या व्यवसायाच्या स्वरूपात कोणताही बदल झालेला नाही.

समभाग भांडवल आणि सदस्यता:

31 मार्च, 2024 पर्यंत, कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीवर 14277 सदस्यांचा समावेश असलेले पेड-अप भागभांडवल, 2,29,62,800/- होते.

वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये मतदानाचा अधिकार आणि हजेरी -

दूध उत्पादक जे या अहवालाच्या तारखेपर्यंत सदस्य होते त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार असेल. 2023-24 आर्थिक वर्षात कमीतकमी 200 दिवस आणि 500 लिटर दूध ओतलेल्या प्रत्येक सदस्याला वार्षिक सर्व साधारण सभे मध्ये एका मतदानाचा अधिकार असेल.

संचालक मंडळ: -

अंतर्गत वर्ष दरम्यान, श्रीमती. नीता तुकाराम पतंगराय या सहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रोटेशनद्वारे निवृत्त झाल्या आणि परिणामी रिक्त जागा श्रीमती भाग्यश्री अमोल भोयर यांची नियुक्ती करून भरण्यात आली. श्रीमती. जयश्री अमितराव साखरकर यांची दिनांक 03.09.2023 कंपनीच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. आणि 25 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या 6 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची नियुक्ती नियमित करण्यात

आली. श्री. किरण जयप्रकाश पेटरे आणि श्रीमती. भाग्यश्री अमोल भोयर यांनी दिनांक 27.05.2024 रोजी अनुक्रमे तज्ञ संचालक आणि संचालक पदाचा राजीनामा दिला होता.

कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनच्या कलम 9.6 नुसार, श्रीमती. वंदना संजय इंगळे आणि श्रीमती. वर्षा शंकर बंड येत्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवृत्त होतील. सौ. वंदना संजय इंगळे आणि श्रीमती वर्षा शंकर बंड अपात्र असल्याने त्यांनी स्वतःला पुनर्नियुक्तीसाठी देऊ केले नाही. परिणामी रिक्त जागा श्रीमती लता संजय अवचट आणि श्रीमती. योगिता गावंडे यांची नियुक्ती करून भरण्याचे प्रस्तावित आहे. श्रीमती. माधुरी गजानन राऊत यांची आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक म्हणून नियुक्तीची शिफारस करत आहे.

पुढील वाटचाल:

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, कंपनीने महाराष्ट्रातील हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात अतिरिक्त 120 गावे उघडून दूध खरेदी क्रियाकलाप वाढवण्याची योजना आखली आहे.

इंदूजा च्या सदस्यांसाठी मुरगास अतिशय कमी दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, इंदूजा कंपनीने यशस्वी फोडर अँड अँग्री प्रोड्युसर कंपनी लिमिटेड च्या मार्फत सायलेज मेकिंग युनिट स्थापन करण्याची योजना आखत आहे. या उपक्रमाचा उद्देश दुग्धोत्पादन वाढवणे, गुरांच्या आरोग्याला चालना देणे आणि दुबळ्या आणि फ्लश महिन्यांत शाश्वत दूध पुरवठा करणे हे आहे.

मंडळाच्या सदस्यांचे प्रशिक्षण:

अहवालाच्या कालावधीत, संचालकांनी दूध व्यवसायात मूलभूत लेखा क्षेत्रात कौशल्य विकास कार्यक्रम केला आहे ज्यात त्यांनी ताळेबंद आणि नफा -तोटाच्या विवरणाविषयी माहिती घेतली आहे. यामुळे कंपनीच्या कामकाजाबद्दल त्यांची जागरूकता वाढली आहे त्यामुळे त्यांना अधिक गुंतलेली आणि माहितीपूर्ण पद्धतीने त्यांची नेतृत्व भूमिका घेण्यास सक्षम केले आहे.

संचालकांचे उत्तरदायित्व विधान: -

कंपनी कायदा, 2013 ("कायदा") च्या कलम 134 अंतर्गत आवश्यकतेनुसार, संचालक याची पुष्टी करतात:

- वार्षिक लेखा तयार करताना, लागू लेखा मानकांचे कंपनीने पालन केले आहे;
- संचालकांनी अशी लेखाविषयक धोरणे निवडली आहेत आणि ती सातत्याने लागू केली आहेत आणि कंपनीच्या स्थितीविषयी खरा आणि योग्य दृष्टिकोन दर्शविण्यासाठी 31 मार्च 2024 रोजी कंपनीच्या कामकाज व त्या रोजी संपलेल्या कालावधीमधील कंपनीच्या नफ्याविषयी तर्कसंगत व विवेकपूर्ण निर्णय आणि अंदाज लावले आहेत.
- कंपनीच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तसेच फसवणूक व इतर अनियमितता रोखण्यासाठी व ओळखण्यासाठी या कायद्याच्या तरतुदीनुसार पुरेसे लेखापालन रेकॉर्ड सांभाळण्यासाठी संचालकांनी योग्य व पुरेशी काळजी घेतली आहे; आणि
- संचालकांनी दीर्घकालीन व्यवसाय संचालन अंदाजानुसार वार्षिक खाती तयार केली आहेत.
- सर्व लागू कायदांच्या तरतुदींचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि अशा प्रणाली पुरेशा आणि प्रभावीपणे कार्यरत आहेत याची खात्री करण्यासाठी संचालकांनी योग्य प्रणाली तयार केली होती.

लेखापरीक्षक: -

कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षक, मे. एस एन धवन अँड कंपनी, चार्टर्ड अकाउंटंट्स, कंपनीच्या चौथ्या एजीएममध्ये आर्थिक वर्ष 2021-22 ते आर्थिक वर्ष 2025-26 या 5 वर्षांच्या मुदतीसाठी नियुक्त केले.

आंतरिक नियंत्रण प्रणाली आणि लेखापरीक्षण: -

कंपनीकडे योग्य आणि पुरेशी अंतर्गत नियंत्रण प्रणाली आहे, ज्यामुळे सर्व मालमत्ता सुरक्षित आहेत आणि संरक्षित आहेत आणि व्यवहार योग्य पद्धतीने प्रमाणित, रेकॉर्ड व सूचित केले जातात याची खात्री केली जाते. सनदी लेखापालांच्या बाह्य फर्मद्वारे खात्यांचे अंतर्गत लेखापरीक्षण नियमितपणे केले जाते. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मेसर्स. एन. आर. अँड असोसिएट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, अंतर्गत लेखापरीक्षक स्वतंत्रपणे अंतर्गत नियंत्रणांच्या पर्याप्ततेचे मूल्यांकन करतात आणि ऑडिट पार पाडतात.

मानव संसाधन: -

कंपनीचे कर्मचारी हीच संपत्ती आहेत जे कंपनीच्या कामगिरीस कारणीभूत ठरतात. त्यांची आवड, वचनबद्धता, कामकरण्याची वृत्ती आणि टीम वर्क यामुळे कंपनी विकास साध्य करण्यास सक्षम बनली आहे. कंपनीने नेहमीच सकारात्मक, सहाय्यक, मुक्त आणि उच्च-कार्यक्षमतेची कार्यसंस्कृती आणि वातावरण प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे जिथे नाविन्यास प्रोत्साहित केले जाते, कार्यप्रदर्शनाला मान्यता दिली जाते आणि कर्मचार्यांना त्यांच्या वास्तविक क्षमतेची जाणीव होण्यासाठी प्रवृत्त केले जाते.

माहिती तंत्रज्ञान: -

माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या विविध कार्यांना सहाय्य करते आणि सिस्टमला सुगम आणि ऑनलाइन बनविण्यात मदत करते. माहिती तंत्रज्ञान चे मुख्य लक्ष म्हणजे कामकाजाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी योग्य तंत्रज्ञान प्रदान करणे, माहितीपूर्वक निर्णय घेण्यास सक्षम बनवणे आणि त्याद्वारे महसूल वाढविणे आहे. आमच्या कंपनीतील आयटी हस्तक्षेप प्रणालीला सुव्यवस्थित आणि ऑनलाइन बनवत आहे.

कर्मचार्यांचा तपशील: -

अहवालाच्या वर्षात कंपनीच्या कोणत्याही कर्मचार्याला कंपनी कायद्यान्वये नमूद केलेल्या मर्यादेसमान किंवा त्यापेक्षा जास्त पारिश्रमिक मिळालेले नाही.

सुरक्षितता आणि आरोग्य: -

आपली कंपनी आपल्या कर्मचार्यांना एक सुरक्षित आणि निरोगी कार्यस्थळ प्रदान करते. कर्मचार्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षेवर नेहमीच लक्ष केंद्रित केले जाते, विशेषतः जे प्रत्यक्ष दुधाची हाताळणी करतात. कर्मचार्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते व त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाते.

ऊर्जा संवर्धन, तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि विदेशी विनिमय उत्पन्न आणि जावक: -

कंपनी अधिनियम, 2013 च्या कलम 134 नुसार कंपनी (लेखा) नियम, 2014 सह वाचलेले तपशील सादर करणे आवश्यक आहे:

- (i) ऊर्जा संवर्धन आणि तंत्रज्ञान शोषण संबंधित नियमांचे भार्गव आणि सध्या कंपनीला लागू नाहीत.
- (ii) विदेशी विनिमय उत्पन्न आणि जावक: उत्पन्न - शून्य; जावक - शून्य.

बैठकी:-

आर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान, कंपनीच्या संचालक मंडळाच्या आठ (8) बैठका 10.05.2023, 30.06.2023, 19.08.2023, 04.09.2023, 17.10.2023, 20.11.2023, 16.01.2024, 27.03.2024 रोजी विविधत बोलावण्यात आल्या आणि आयोजित करण्यात आल्या.

कर्ज, हमी आणि गुंतवणूकीचे तपशील: -

कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनी कायदा, 2013 नुसार कोणतेही कर्ज, हमी आणि गुंतवणूक दिलेली नाही.

संबंधित पक्षांसह करारांचे किंवा व्यवस्थेची वैशिष्ट्ये:-

संबंधित पक्षांसह सर्व करार किंवा व्यवस्था आर्म्स लेंथ प्राईस ला आधार घेऊन केले आहे. 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षाच्या वित्तीय विवरणांचा भाग असलेल्या टिपण मध्ये कराराचा किंवा व्यवस्थेचा तपशील दिसून येईल.

वार्षिक अहवालाचा उतारा:-

कंपनीचा वार्षिक परतावा कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

कलम 143 च्या उप-कलम (12) अंतर्गत लेखापरीक्षकांनी नोंदवलेल्या फसवणुकीसंदर्भात तपशील जे केंद्र सरकारकडे नोंदवण्यायोग्य आहेत;

कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 143 च्या उप-कलम 12 अंतर्गत कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांकडून केंद्र सरकारकडे नोंदवल्या जाणाऱ्या फसवणुकीची तक्रार नाही.

जोखीम व्यवस्थापन धोरण: -

मेसर्स. एन. आर. अँड असोसिएट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, त्यांच्या अहवालातील अंतर्गत लेखापरीक्षक विविध मुद्द्यांवर त्यांचे जोखीम मूल्यांकन देतात आणि हे अहवाल वेळोवेळी सादर केले जातात आणि मंडळाच्या बैठकीत चर्चा करतात.

आमच्या कंपनीकडे जोखीम व्यवस्थापन धोरण आहे जे कंपनीच्या अस्तित्वाला धोका निर्माण करू शकणाऱ्या कोणत्याही जोखमीची ओळख आणि शमन करण्यासाठी आहे.

ठेवी: -

2023-24 या आर्थिक वर्षात दरम्यान कोणत्याही ठेवी नसल्यामुळे कायद्यातील तरतुदींच्या अधीन ठेवीबाबतच्या तपशीलांच्या संदर्भात कोणताही खुलासा किंवा अहवाल देण्याची आवश्यकता नव्हती

आंतरिक वित्तीय नियंत्रण: -

कंपनी कायद्याच्या लागू तरतुदीनुसार कंपनीकडे पुरेशी अंतर्गत आर्थिक नियंत्रण व्यवस्था आहे.

कॉस्ट ऑडिट आणि रेकॉर्ड:-

कॉस्ट ऑडिट आणि कॉस्ट रेकॉर्डच्या देखभालीबाबत कंपनी कायदा, 2013 च्या कलम 148 मधील तरतुदी कंपनीला लागू नाहीत.

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत खुलासा:-

कंपनीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, निषेध आणि निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत अंतर्गत तक्रारी समितीच्या घटनेशी संबंधित तरतुदीचे पालन केले आहे आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि सुरक्षित कामाच्या ठिकाणी धोरण लागू केले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात, कंपनीला या संदर्भात कोणतेही अनुपालन प्राप्त झालेले नाही.

व्यवसाईक सामाजिक जबाबदारी:-

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीबाबत कंपनी कायदा, 2013 च्या कलम 135 मधील तरतुदी कंपनीला लागू नाहीत.

दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता, 2016:-

31 मार्च, 2024 रोजी संपलेल्या वर्षात दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता, 2016 अंतर्गत कोणताही अर्ज केलेला नाही किंवा कोणतीही कार्यवाही प्रलंबित आहे.

दक्षता यंत्रणा:-

दक्षता यंत्रणेची तरतूद कंपनीला लागू नाही.

आभार: -

कंपनीचे सदस्य, व्यावसायिक सहयोगी आणि बँकर्स यांनी संपूर्ण वर्षभरात दिलेल्या योगदानाबद्दल व सहकार्याबद्दल संचालक मंडळ त्यांचे मनापासून धन्यवाद व आभार व्यक्त करू इच्छित आहे.

धानी फाउंडेशन आणि एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस यांनी दिलेल्या प्रोत्साहन व सतत पाठिंब्यासाठी आपले संचालक या संधीचा लाभ घेत त्यांना प्रामाणिक धन्यवाद नोंदवत आहे.

कंपनीच्या सर्व कर्मचार्यांना व संबंधितांना त्यांचे उत्साही सहकार्य, कठोर परिश्रम आणि समर्पणासाठी मंडळ आपले धन्यवाद नोंदवत आहे, ज्यांच्याशिवाय कंपनीची सर्वांगीण प्रगती आणि विकास साध्य करणे शक्य झाले नसते.

संचालक मंडळासाठी व त्यांच्यावतीने

ह/-

ठिकाण: यवतमाळ

तारीख: 07.09.2024

वंदना संजय इंगळे

डीआयएन: 08176791

INDEPENDENT AUDITOR'S REPORT

To the Members of **Indujaa Mahila Milk Producer Company Limited**

Report on the Audit of the financial statements

Opinion

We have audited the financial statements of Indujaa Mahila Milk Producer Company Limited ("the Company"), which comprise the balance sheet as at 31 March 2024, and the statement of profit and Loss and cash flow statement for the year then ended, and notes to the financial statements, including a summary of significant accounting policies and other explanatory information.

In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the aforesaid financial statements give the information required by the Companies Act, 2013 ("the Act") in the manner so required and give a true and fair view in conformity with the Accounting Standards prescribed under Section 133 of the Act read with the Companies (Accounting Standards) Rules, 2021 and other accounting principles generally accepted in India, of the state of affairs of the Company as at 31 March 2024, and its profit, and its cash flows for the year ended on that date.

Basis for opinion

We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) specified under Section 143(10) of the Act. Our responsibilities under those Standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the Company in accordance with the Code of Ethics issued by the Institute of Chartered Accountants of India ("the ICAI") together with the ethical requirements that are relevant to our audit of the financial statements under the provisions of the Act and the Rules thereunder, and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the ICAI's Code of Ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

Information other than the financial statements and auditor's report thereon

- The Company's Board of Directors is responsible for the other information. The other information obtained at the date of this auditor's report is the information included in the Director's report but does not include the financial statements and our auditor's report thereon.
- Our opinion on the financial statements does not cover the other information and we do not express any form of assurance conclusion thereon.
- In connection with our audit of the financial statements, our responsibility is to read the other information and, in doing so, consider whether the other information is materially inconsistent with the financial statements or our knowledge obtained in the audit or otherwise appears to be materially misstated.
- If, based on the work we have performed, on the other information obtained prior to the date of this auditor's report we conclude that there is a material misstatement of this other information, we are required to report that fact. We have nothing to report in this regard.

Management's responsibility for the financial statements

The Company's Board of Directors is responsible for the matters stated in Section 134(5) of the Act with respect to the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position, financial performance, and cash flows of the Company in accordance with the accounting principles generally accepted in India, including the Accounting Standards specified under Section 133 of the Act. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Act for safeguarding of the assets of the Company and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the

accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial statements, the Management is responsible for assessing the Company's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless the Management either intends to liquidate the Company or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

Those Board of Directors are also responsible for overseeing the Company's financial reporting process.

Auditor's responsibilities for the audit of the financial statements

Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial statements.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional skepticism throughout the audit. We also:

- Identify and assess the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.
- Obtain an understanding of internal control relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances. Under Section 143(3)(i) of the Act, we are also responsible for expressing our opinion on whether the Company has adequate internal financial controls system with reference to financial statements in place and the operating effectiveness of such controls.
- Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by the Management.
- Conclude on the appropriateness of Management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the Company's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the financial statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the Company to cease to continue as a going concern.
- Evaluate the overall presentation, structure and content of the financial statements, including the disclosures, and whether the financial statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation.

We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit.

We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards.

Report on other legal and regulatory requirements

1. As required by the Companies (Auditor's Report) Order, 2020 ("the Order"), issued by the Central Government of India in terms of sub-section (11) of Section 143 of the Act, we give in the "Annexure A" a statement on the matters specified in paragraphs 3 and 4 of the Order, to the extent applicable.
2. As required by Section 143(3) of the Act, we report to the extent applicable that:
 - (a) We have sought and obtained all the information and explanations which to the best of our knowledge and belief were necessary for the purposes of our audit.
 - (b) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Company so far as it appears from our examination of those books, except for the matter stated in the paragraph (h)(vi) below on reporting under Rule 11(g).
 - (c) The Balance Sheet, the Statement of Profit and Loss and Cash Flow Statement dealt with by this Report are in agreement with the books of account.
 - (d) In our opinion, the aforesaid financial statements comply with the Accounting Standards specified under Section 133 of the Act.
 - (e) On the basis of the written representations received from the directors as on 31 March, 2024 taken on record by the Board of Directors, none of the directors is disqualified as on 31 March, 2024 from being appointed as a director in terms of Section 164 (2) of the Act.
 - (f) With respect to the adequacy of the internal financial controls with reference to financial statements of the Company and the operating effectiveness of such controls, refer to our separate Report in "Annexure B".
 - (g) With respect to the other matters to be included in the Auditor's Report in accordance with the requirements of Section 197(16) of the Act, as amended; in our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the Company being a private company, Section 197 of the Act related to managerial remuneration is not applicable.
 - (h) With respect to the other matters to be included in the Auditor's Report in accordance with Rule 11 of the Companies (Audit and Auditors) Rules, 2014, as amended in our opinion and to the best of our information and according to the explanations given to us:
 - i. The Company does not have any pending litigations which would impact its financial position in its financial statements - Refer Note 28 (d) to the financial statement.
 - ii. The Company did not have any long-term contracts including derivative contracts for which there were any material foreseeable losses - Refer Note 28(e) to the financial statement.
 - iii. There were no amounts which were required to be transferred to the Investor Education and Protection Fund by the Company - Refer Note 28(c) to the financial statement.
 - iv. (a). The Management has represented that, to the best of its knowledge and belief, no funds have been advanced or loaned or invested either from borrowed funds or share premium or any other sources or kind of funds by the Company to or in any other persons or entities, including foreign entities ("Intermediaries"), with the understanding, whether recorded in writing or otherwise, that the Intermediary shall, whether, directly or indirectly lend or invest in other persons or entities identified in any manner whatsoever by or on behalf of the Company ("Ultimate Beneficiaries") or provide any guarantee, security or the like on behalf of the Ultimate Beneficiaries.

(b). The Management has represented, that, to the best of its knowledge and belief, no

funds have been received by the Company from any persons or entities, including foreign entities ("Funding Parties"), with the understanding, whether recorded in writing or otherwise, that the Company shall, directly or indirectly, lend or invest in other persons or entities identified in any manner whatsoever by or on behalf of the Funding Party ("Ultimate Beneficiaries") or provide any guarantee, security or the like on behalf of the Ultimate Beneficiaries.

- (c). Based on the audit procedures performed that have been considered reasonable and appropriate in the circumstances, nothing has come to our notice that has caused us to believe that the representations under sub-clause (i) and (ii) of Rule 11(e) contain any material misstatement.
- v. (a) The Company has not declared or paid any dividend during the year
- (b) The Company has not declared interim dividend during the year and final dividend proposed for the year by the Company is in compliance with Section 123 of the Act.
- vi. Based on our examination which included test checks, the Company has used accounting software's for maintaining its books of account for the financial year ended 31 March 2024, which have a feature of recording audit trail (edit log) facility and the same has operated throughout the year for all relevant transactions recorded in the respective software's, except that the audit trail feature was not enabled for the primary accounting software for the period 1 April 2023 to 09 April 2023 and for accounting software relating to procurement throughout the year respectively.

During the course of performing our procedures in respect of the aforesaid accounting software's, except for the aforementioned instance of audit trail not maintained for the accounting software's, where the question of our commenting on whether the audit trail has been tampered with does not arise, we did not come across any instance of the audit trail feature being tampered with.

As proviso to Rule 3(1) of the Companies (Accounts) Rules, 2014, as amended is applicable for the Company only w.e.f. 1 April 2023, therefore, reporting under Rule 11(g) of the Companies (Audit and Auditors) Rules, 2014, as amended, on preservation of audit trail as per the statutory requirements for record retention is not applicable for financial year ended 31 March 2024.

- 3. As per section 378ZG of the Part XXIA of the Companies Act, 2013, we give in the 'Annexure C' a statement on the matters specified in the that section.

For **S.N. Dhawan & CO LLP**

Chartered Accountants

Firm Registration No.: 000050N/N500045

SD/-

Sushil

Partner

Membership No.: 510157

UDIN: 24510157BKPLAN3346

Place: Gurugram

Date: 07 September,2024

Annexure A to the Independent Auditor's Report

(Referred to in paragraph 1 under 'Report on Other Legal and Regulatory Requirements' section of the Independent Auditor's Report of even date to the members of Indujaa Mahila Milk Producer Company Limited on the financial statements as of and for the year ended 31 March 2024

- (i) In respect of the Company's property, plant and equipment and intangible assets:
 - (a) (A) The Company has maintained proper records showing full particulars, including quantitative details and situation of property, plant and equipment.
 - (B) The Company does not have any intangible asset. Accordingly, the provisions of clause 3(i) (a) (B) of the Order are not applicable.
 - (b) The Company has a regular program of physical verification of its property, plant and equipment under which property, plant and equipment are verified in a phased manner over a period of three years, which, in our opinion, is reasonable having regard to the size of the Company and the nature of its assets. In accordance with this program, certain property, plant and equipment were verified during the year and according to the information and explanation given to us, no material discrepancies were noticed on such verification.
 - (c) According to the information and explanations given to us and the records examined by us, the Company does not hold any immovable property (other than properties where the Company is the lessee and the lease agreements are duly executed in favour of the lessee).
 - (d) The Company has not revalued its Property, Plant and Equipment during the year, being under cost model.
 - (e) There are no proceedings which have been initiated or are pending against the Company for holding benami property under the Benami Transactions (Prohibition) Act, 1988 (45 of 1988) (as amended in 2016) and rules made thereunder.
- (ii) (a) The management has conducted physical verification of inventory at reasonable intervals during the year. According to the information and explanations given to us and based on the audit procedures performed by us, we are of the opinion that the coverage and procedure of such verification by the management is appropriate and no material discrepancies of 10% or more in the aggregate for each class of inventory were noticed.
- (b) According to the information and explanations given to us, during the year, the Company has not been sanctioned any working capital limits from banks or financial institutions on the basis of security of current assets. Accordingly, the provisions of clause 3(ii) (b) of the Order are not applicable.
- (iii) According to the information and explanations given to us, the Company has not made investments in, provided any guarantee or security or granted any loans or advances in the nature of loans, secured or unsecured to companies, firms, Limited Liability Partnerships (LLPs) or any other parties.
- (iv) According to the information and explanations given to us, the Company has not entered into any transaction covered under Sections 185 and 186 of the Act.
- (v) According to the information and explanations given to us, the Company has neither accepted any deposits nor the amounts which are deemed to be deposits during the year and further the Company had no unclaimed deposits at the beginning of the year within the meaning of Sections 73 to 76 of the Act and the Companies (Acceptance of Deposits) Rules, 2014 (as amended).
- (vi) According to the information and explanations given to us, the Central Government has not specified maintenance of cost records under sub-section (1) of Section 148 of the Act, in respect of Company's products/ services. Accordingly, the provisions of clause 3(vi) of the Order are not applicable.

- (vii) In respect of statutory dues:
- (a) In our opinion and according to the information and explanations given to us, statutory dues including income tax, goods and services tax, provident fund and employee state insurance, cess and other material statutory dues, as applicable, have generally been regularly deposited to the appropriate authorities. Further, no undisputed amounts payable in respect thereof were outstanding at the year-end for a period of more than six months from the date they become payable.
- We are informed that the operations of the company during the year, did not give rise to any liability for duty of customs, excise duty, services tax, value added tax and sales tax,
- (b) According to the information and explanations given to us, there are no statutory dues referred to in sub-clause (a) that have not been deposited with the appropriate authorities on account of any dispute.
- (viii) According to the information and explanations given to us, there were no transactions relating to previously unrecorded income that have been surrendered or disclosed as income during the year in the tax assessments under the Income Tax Act, 1961 (43 of 1961).
- (ix) (a) According to the information and explanations given to us, the Company has not defaulted in repayment of loans or other borrowings or in the payment of interest thereon to any lender during the year.
- (b) According to the information and explanations given to us, we report that the Company has not been declared wilful defaulter by any bank or financial institution or government or any government authority.
- (c) The Company has not availed any term loan during the year, accordingly provisions of clause 3(ix)(c) of the Order are not applicable during the year.
- (d) According to the information and explanations given to us and on an overall examination of the financial statements of the Company, funds raised on short-term basis have not been used for long-term purposes during the year by the Company.
- (e) The Company does not have any subsidiary, associate or joint venture. Accordingly, the provisions of clause 3(ix)(e) of the Order are not applicable.
- (f) The Company does not have any subsidiary, associate or joint venture. Accordingly, the provisions of clause 3(ix)(f) of the Order are not applicable.
- (x) (a) The Company did not raised moneys by way of initial public offer or further public offer (including debt instruments) during the year.
- (b) During the year, the Company has not made any preferential allotment or private placement of shares or convertible debentures (fully, partially or optionally).
- (xi) (a) To the best of our knowledge and according to the information and explanations given to us, no fraud by the Company or on the Company has been noticed or reported during the period covered by our audit.
- (b) No report under sub-section (12) of Section 143 of the Act has been filed in Form ADT-4 as prescribed under Rule 13 of Companies (Audit and Auditors) Rules, 2014 (as amended) with the Central Government, during the year and upto the date of this report.
- (c) As represented to us by the management, there are no whistle blower complaints received by the Company during the year.
- (xii) The Company is not a Nidhi Company. Accordingly, the provisions of clause 3(xii)(a) to (c) of the Order are not applicable.
- (xiii) In our opinion and according to the information and explanations given to us, all transactions with the related parties are in compliance with Section 188 of the Act, where applicable, and the requisite details have been disclosed in the financial statements etc., as required by the applicable

accounting standards. Since, the Company is a private limited Company, therefore, the provisions of Section 177 of the Act are not applicable to the Company.

- (xiv) (a) In our opinion and according to the information and explanations given to us, the Company has an internal audit system commensurate with the size and nature of its business.
- (b) We have considered the internal audit reports of the Company issued till date and for the period under audit.
- (xv) In our opinion and according to the information and explanations given to us, during the year the Company has not entered into any non-cash transactions with its directors or persons connected with them covered under Section 192 of the Act.
- (xvi) (a) The Company is not required to be registered under Section 45-IA of the RBI Act, 1934. Accordingly, provisions of clause 3 (xvi) (a) of the order are not applicable.
- (b) The Company has not conducted any Non-Banking Financial or Housing Finance activities without a valid Certificate of Registration from the RBI as per the RBI Act, 1934.
- (c) The Company is not a Core Investment Company ("CIC") as defined in the regulations made by the Reserve Bank of India.
- (d) The Group has no CIC which are part of the Group. Accordingly, the provisions of clause 3(xvi) (d) of the order are not applicable.
- (xvii) The Company has not incurred any cash losses in the financial year and in the immediately preceding financial year.
- (xviii) There has been no resignation of the statutory auditors during the year.
- (xix) According to the information and explanations given to us and on the basis of the financial ratios, ageing and expected dates of realization of financial assets and payment of financial liabilities, other information accompanying the financial statements, our knowledge of the Board of Directors and management plans and based on our examination of the evidence supporting the assumptions, nothing has come to our attention, which causes us to believe that any material uncertainty exists as on the date of the audit report that Company is not capable of meeting its liabilities existing at the date of balance sheet as and when they fall due within a period of one year from the balance sheet date. We, however, state that this is not an assurance as to the future viability of the Company. We further state that our reporting is based on the facts up to the date of the audit report and we neither give any guarantee nor any assurance that all liabilities falling due within a period of one year from the balance sheet date, will get discharged by the Company as and when they fall due.
- (xx) The provisions of Section 135 of the Act are not applicable to the Company. Accordingly, provisions of clause 3 (xx) (a) and (b) of the order are not applicable.
- (xxi) The Company does not have any subsidiary, associate or joint venture. Accordingly, the provisions of clause 3(xxii) of the Order are not applicable.

For **S.N. Dhawan & CO LLP**

Chartered Accountants

Firm's Registration No.:000050N/N500045

SD/-

Sushil

Partner

Membership No.: 510157

UDIN: 24510157BKPLAN3346

Place: Gurugram

Date: 07 September, 2024

Annexure B to the Independent Auditor’s Report

(Referred to in paragraph 2(f) under ‘Report on Other Legal and Regulatory Requirements’ section of the Independent Auditor’s Report of even date)

Independent Auditor’s report on the Internal Financial Controls with reference to financial statements under Clause (i) of Sub-section 3 of Section 143 of the Companies Act, 2013 (“the Act”)

We have audited the internal financial controls with reference to financial statements of **Indujaa Mahila Milk Producer Company Limited** (“the Company”) as at 31 March, 2024 in conjunction with our audit of the financial statements of the Company for the year ended on that date.

Management’s responsibility for Internal Financial Controls

1. The Company’s management is responsible for establishing and maintaining internal financial controls based on the internal control over financial statements criteria established by the Company, considering the essential components of internal control stated in the Guidance Note on Audit of Internal Financial Controls over financial statements issued by the Institute of Chartered Accountants of India (‘the Guidance Note’). These responsibilities include the design, implementation and maintenance of adequate internal financial controls that were operating effectively for ensuring the orderly and efficient conduct of the company’s business, including adherence to the respective company’s policies, the safeguarding of the company’s assets, the prevention and detection of frauds and errors, the accuracy and completeness of the accounting records, and the timely preparation of reliable financial information, as required under the Act.

Auditors’ responsibility

2. Our responsibility is to express an opinion on the Company’s internal financial controls with reference to financial statements as aforesaid, based on our audit. We conducted our audit in accordance with the Guidance Note on Audit of Internal Financial Controls Over Financial Reporting (the “Guidance Note”) issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI) and the Standards on Auditing, issued by ICAI and deemed to be prescribed under section 143(10) of the Act, to the extent applicable to an audit of internal financial controls, both issued by the ICAI. Those Standards and the Guidance Note require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether adequate internal financial controls with reference to financial statements were established and maintained and if such controls operated effectively in all material respects.
3. Our audit involves performing procedures to obtain audit evidence about the adequacy of the internal financial controls system with reference to financial statements and their operating effectiveness. Our audit of internal financial controls with reference to financial statements included obtaining an understanding of internal financial controls with reference to financial statements, assessing the risk that a material weakness exists, and testing and evaluating the design and operating effectiveness of internal control based on the assessed risk. The procedures selected depend on the auditor’s judgement, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error.
4. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our audit opinion on the Company’s internal financial controls system with reference to financial statements.

Meaning of Internal Financial Controls with reference to financial statements

5. A company’s internal financial controls with reference to financial statements is a process designed to provide reasonable assurance regarding the reliability of financial reporting and the preparation of financial statements for external purposes in accordance with generally accepted accounting principles. A company’s internal financial controls with reference to financial statements includes those policies and procedures that (1) pertain to the maintenance of records that, in

reasonable detail, accurately and fairly reflect the transactions and dispositions of the assets of the company; (2) provide reasonable assurance that transactions are recorded as necessary to permit preparation of financial statements in accordance with generally accepted accounting principles, and that receipts and expenditures of the company are being made only in accordance with authorisations of management and directors of the company; and (3) provide reasonable assurance regarding prevention or timely detection of unauthorised acquisition, use, or disposition of the company's assets that could have a material effect on the financial statements.

Inherent Limitations of Internal Financial Controls with reference to financial statements

6. Because of the inherent limitations of internal financial controls with reference to Financial Statements, including the possibility of collusion or improper management override of controls, material misstatements due to error or fraud may occur and not be detected. Also, projections of any evaluation of the internal financial controls with reference to financial statements to future periods are subject to the risk that the internal financial controls with reference to financial statements may become inadequate because of changes in conditions, or that the degree of compliance with the policies or procedures may deteriorate.

Opinion

7. In our opinion, to the best of our information and according to the explanations given to us, the Company has, in all material respects, an adequate internal financial controls system with reference to financial statements and such internal financial controls with reference to financial statements were operating effectively as at 31 March 2024, based on the internal control with reference to financial statements criteria established by the Company considering the essential components of internal control stated in the Guidance Note on Audit of Internal Financial Controls with reference to financial statements issued by the Institute of Chartered Accountants of India.

For **S.N. Dhawan & CO LLP**

Chartered Accountants

Firm's Registration No.:000050N/N500045

SD/-

Sushil

Partner

Membership No.: 510157

UDIN: 24510157BKPLAN3346

Place: Gurugram

Date: 07 September, 2024

Annexure C to the Independent Auditor's Report

(Referred to in paragraph 3 under 'Report on Other Legal and Regulatory Requirements' section of the Independent Auditor's Report of even date to the members of **Indujaa Mahila Milk Producer Company Limited** on the financial statements as of and for the year ended 31 March 2024)

- (i) The amount of debts due from sale of goods and services are disclosed in Note 15 to the financial statements. According to the information and explanations given to us, the Company had made provision for doubtful debts amounting to Rs. 667 lakhs during the previous year.
- (ii) According to the information and explanations given to us, the company does not hold any cash on hand as at the year end. According to the information and explanation given to us, the Company does not hold any investment securities.
- (iii) The details of assets and liabilities as at 31 March, 2024 are as per financial statements of the Company as at end and for the year ended 31 March, 2024.
- (iv) In our opinion and according to the information and explanation given to us, the company has not done any transaction which appears to be contrary to the provisions of part XXIA of the Companies Act, 2013.
- (v) According to the information and explanation given to us, the Company has not granted any loan to its directors.
- (vi) According to the information and explanation given to us, the Company has not given any donations or subscriptions during the year.

For **S.N. Dhawan & CO LLP**

Chartered Accountants
Firm Registration No.: 000050N/N500045

SD/-

Sushil

Partner

Membership No.: 510157

UDIN: 24510157BKPLAN3346

Place: Gurugram

Date: 07 September, 2024

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
BALANCE SHEET AS AT 31 MARCH, 2024
CIN: U01820MH2018PTC311727

	Note No.	As at 31 March, 2024 Rs./ thousands	As at 31 March, 2023 Rs./ thousands
Equity and liabilities			
1 Shareholder's funds			
a. Equity share capital	3	22,963	16,081
b. Reserves and surplus	4	41,977	10,501
		<u>64,940</u>	<u>26,582</u>
2 Share application money pending allotment	33	524	687
3 Deferred grant	5	39,572	47,164
4 Non-current liabilities			
a. Long-term provisions	9	1,630	1,506
		<u>41,202</u>	<u>48,670</u>
5 Current liabilities			
a. Trade payables			
- Outstanding dues of micro enterprises and small enterprises	6	1,270	865
- Outstanding dues of other than micro enterprises and small enterprises	6	48,765	29,288
b. Other current liabilities	7	19,514	14,531
c. Short term provisions	8	249	44
		<u>69,798</u>	<u>44,728</u>
		<u>1,76,464</u>	<u>1,20,667</u>
Total equity and liabilities			
Assets			
1 Non-current assets			
a. Property, plant and equipment	9	44,042	47,094
b. Capital work-in-progress	10	1,450	1,497
c. Intangible assets under development	11	566	566
d. Deferred tax assets (net)	39	-	-
e. Long-term loans and advances	12	-	853
f. Other non-current assets	18	37,784	83
		<u>83,842</u>	<u>50,093</u>
2 Current assets			
a. Inventories	14	9,815	5,584
b. Trade receivables	15	31,640	25,315
c. Cash and bank balances	16	49,217	38,308
d. Short-term loans and advances	17	657	734
e. Other current assets	18	1,293	633
		<u>92,622</u>	<u>70,574</u>
		<u>1,76,464</u>	<u>1,20,667</u>

See accompanying notes forming part of the financial statements
As per our report of even date attached

For S. N. Dhawan & CO LLP
Chartered Accountants
Firm's Registration No. 000050N/N500045

For and on behalf of the Board of Directors
Indujaa Mahila Milk Producer Company Limited

Sikandar Shekhalal Mulani
Director and Chief Executive
DIN:08208845

Vandana Sanjay Ingale
Director
DIN:08176791

Sushil
Partner
Membership No. 510157

Reshma Trushant Gawande
Director
DIN:09151499

Roshan Gulabrao Kalmegh
Company Secretary
Membership No. ACS 51632

Place: Gurugram
Date: 07 September 2024

Place: Yavatmal (Maharashtra)
Date: 07 September 2024

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
STATEMENT OF PROFIT AND LOSS FOR THE YEAR ENDED 31 MARCH, 2024
CIN: U01820MH2018PTC311727

	Note No.	Year ended	Year ended
		31 March, 2024	31 March, 2023
		Rs./ thousands	Rs./ thousands
1 Revenue from operations	19	9,29,707	5,85,257
2 Other Income	20	6,689	2,592
3 Total revenue (1 + 2)		9,36,396	5,87,849
4 Expenses			
a. Purchase of stock-in-trade	21	7,47,468	4,90,611
b. Procurement expenses	22	54,388	43,267
c. Change in inventory of stock-in-trade	23	(4,231)	(1,028)
d. Employee benefits expenses	24	20,982	19,017
e. Depreciation and amortisation expenses	25	886	495
f. Other expenses	26	79,120	33,862
Total expenses		8,98,613	5,86,224
5 Profit before tax (3 - 4)		37,783	1,625
6 Tax expenses			
a. Current tax		6,307	349
b. Deferred tax	13	-	-
		6,307	349
7 Profit for the year (5 - 6)		31,476	1,276
8 Earnings per equity share (of Rupees 100 per share):			
a. Basic (Amount in Rs.)		173.00	9.77
b. Diluted (Amount in Rs.)	27	168.16	9.29

See accompanying notes forming part of the financial statements
As per our report of even date attached

For S. N. Dhawan & CO LLP
Chartered Accountants
Firm's Registration No. 000050N/N500045

For and on behalf of the Board of Directors
Indujaa Mahila Milk Producer Company Limited

Sikandar Shekhalal Mulani
Director and Chief Executive
DIN:08208845

Vandana Sanjay Ingale
Director
DIN:08176791

Sushil
Partner
Membership No. 510157

Reshma Trushant Gawande
Director
DIN:09151499

Roshan Gulabrao Kalmegh
Company Secretary
Membership No. ACS 51632

Place: Gurugram
Date: 07 September 2024

Place: Yavatmal (Maharashtra)
Date: 07 September 2024

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
CASH FLOW STATEMENT FOR THE YEAR ENDED 31 MARCH, 2024
CIN: U01820MH2018PTC311727

	Year ended 31 March, 2024	Year ended 31 March, 2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
A. Cash flow from operating activities		
Profit before tax	37,783	1,625
Adjustment for :		
Depreciation and amortisation expenses	886	495
Profit on sale/discard of property plant and equipment	(149)	(20)
Provision for doubtful trade receivables	-	667
Interest income	(3,639)	(1,168)
Operating profit before working capital changes	34,881	1,599
Adjustments for increase / (decrease) in operating liabilities:		
Trade payables	19,882	8,814
Long-term provisions	124	607
Short term provisions	5	19
Other current liabilities	3,956	4,492
Adjustments for (increase) / decrease in operating assets:		
Inventories	(4,231)	(1,028)
Trade receivables	(6,325)	(9,439)
Short-term loans and advances	77	(19)
Other non-current assets	(13)	
Other current assets	86	618
Cash from operations	48,442	5,663
Income tax paid (net)	(5,254)	(318)
Net cash generated from operating activities	43,188	5,345
B. Cash flow from investment activities		
Purchase of property, plant and equipment	(4,355)	(1,463)
Sale of fixed assets	151	23
Increase in other bank balances not classified as cash and cash equivalent	(52,334)	(5,559)
Interest Income received	2,893	1,064
Net cash used in investing activities	(53,645)	(5,935)
C. Cash flow from financing activities		
Proceeds from issue of equity shares (net)	6,196	4,027
Proceeds from issue of share application money	524	373
Net cash generated from financing activities	6,720	4,400
Net increase / (decrease) in cash and cash equivalents	(3,737)	3,810
Opening cash and cash equivalents	9,937	6,127
Closing cash and cash equivalents	6,200	9,937
Components of cash and cash equivalents		
Balance with bank:		
in current account	6,200	9,937
Cash and cash equivalents as per cash flow statement	6,200	9,937
Add: Bank balance not considered as cash and cash equivalents	43,017	28,371
Cash and bank balances as per Balance Sheet (Note 16)	49,217	38,308

See accompanying notes forming part of the financial statements
As per our report of even date attached

For S. N. Dhawan & CO LLP
Chartered Accountants
Firm's Registration No. 000050N/N500045

For and on behalf of the Board of Directors
Indujaa Mahila Milk Producer Company Limited

Sikandar Shekhalal Mulani
Director and Chief Executive
DIN:08208845

Vandana Sanjay Ingale
Director
DIN:08176791

Sushil
Partner
Membership No. 510157

Reshma Trushant Gawande
Director
DIN:09151499

Roshan Gulabrao Kalmegh
Company Secretary
Membership No. ACS 51632

Place: Gurugram
Date: 07 September 2024

Place: Yavatmal (Maharashtra)
Date: 07 September 2024

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

1 Corporate Information

Indujaa Mahila Milk Producer Company Limited ('the Company') was incorporated on 11 July, 2018, pursuant to sub-section (2) of section 7 of Companies Act, 2013 with the main object to carry on the business of pooling, purchasing, processing of milk and milk products primarily of the members, to provide technical and managerial services in the area of breeding, feed/fodder, veterinary services to increase milk production for the benefit of the members and to deal in activities that are part of or incidental to any activity related thereto.

2 Significant Accounting Policies

2.1 Basis of Accounting

The financial statements of the Company have been prepared in accordance with the Generally Accepted Accounting Principles in India (Indian GAAP) to comply with the Accounting Standards specified under section 133 of the Companies Act, 2013 and the relevant provisions of the Companies Act, 2013 ("the New Act").

The financial statements have been prepared on accrual basis under the historical cost convention. The accounting policies adopted in the preparation of the financial statements are consistent with those followed in the previous year.

All the assets and liabilities have been classified as current or non current as per the company's normal operating cycle and other criteria set out in schedule III to the Companies Act, 2013. Based on the nature of services rendered by the Company and their realization in cash and cash equivalent, the Company has ascertained its operating cycle to be 12 month for the purpose of current- non current classification of assets and liabilities.

2.2 Use of estimates

The preparation of the financial statements in conformity with Indian GAAP requires the Management to make estimates and assumptions considered in the reported amounts of assets and liabilities (including contingent liabilities) and the reported income and expenses during the year. The Management believes that the estimates used in preparation of the financial statements are prudent and reasonable. Future results could differ due to these estimates and the differences between the actual results and the estimates are recognised in the periods in which the results are known / materialise.

2.3 Cash flow statement

Cash Flow Statement is prepared in accordance with the indirect method prescribed in Accounting Standard (AS) 3 on 'Cash Flow Statement', whereby profit/(loss) before extraordinary items and tax is adjusted for the effects of transactions of non-cash nature and any deferrals or accruals of past or future cash receipts or payments.

The cash flows from operating, investing and financing activities of the Company are segregated based on the available information.

For the purpose of cash flow statement, cash comprises cash on hand and demand deposits with banks. Cash equivalents are short term balances (with an original maturity of three month or less from the date of acquisition), highly liquid investments that are readily convertible into known amounts of cash and which are subject to insignificant risk of changes in value.

2.4 Revenue Recognition

Sales are recognised net of returns and trade discounts, on transfer of significant risk and rewards of ownership to the buyers, which generally coincides with the delivery of goods to customers.

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

2.5 Other Income

Interest Income on deposits and admission fees from members are recognized on accrual basis.

2.6 Property, plant and equipment including intangibles

Property, plant & equipment and intangible assets are carried at cost less accumulated depreciation/amortisation and impairment losses, if any. The cost of property, plant & equipment and intangible assets comprises their purchase price net of any trade discounts and rebates, other taxes (others than those subsequently recoverable from the tax authorities), any directly attributable expenditure on making the asset ready for its intended use, other incidental expenses and interest on borrowings attributable to acquisition of qualifying property, plant & equipment up to the date asset is ready for its intended use. Subsequent expenditure on property, plant & equipment after its purchase is capitalized only if such expenditure results in an increase in future benefits from such asset beyond its previous assessed standard of performance.

Capital work-in-progress:

Projects under which tangible fixed assets are not yet ready for their intended use are carried at cost, comprising direct cost, related incidental expenses and attributable interest.

2.7 Depreciation and amortization

Depreciation on property, plant & equipment and intangible assets has been provided on straight line method (with out considering any residual value) as per the useful life of the assets, taking into account the nature of the asset, the estimated useful life of assets as estimated by the management, the operating condition of the asset, past history of replacements, anticipated technological changes, manufactured warranties and maintenance support etc. as under:

Description	Useful life
Plant and machinery	4 to 10 Years
Computer and software	3 Years
Furniture and fixtures	1 & 10 Years
Office equipments	5 Years
Leasehold improvements	Over lease term

Note:

Based on technical evaluation, the management believes that the useful lives as given above best represent the period over which the Management expects to use these assets. Hence, the useful lives for these assets is different from the useful lives as prescribed under Part C of Schedule II of the Companies Act, 2013.

2.8 Inventories

Inventories comprises of trading good (milk). Inventories are valued at lower of cost and net realizable value after providing for obsolescence and other losses, wherever considered necessary. Cost is determined using First In First Out (FIFO) method. Cost includes all charges incurred in bringing the inventories to their present location and condition. Small tools, chemicals, stores and spares and consumables are charged to consumption as and when purchased.

2.9 Grants

Grants and subsidies are recognized when there is reasonable assurance that the company will comply with the conditions attached to them and the grants/subsidies will be received. Grants related to depreciable Property, Plant & Equipment are treated as deferred grants

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

which is recognised in the statement of profit and loss on a systematic and rational basis over the useful life of the asset i.e. depreciation charge on assets procured from such grants is appropriated from Deferred Grant and recognized in the statement of profit and loss by way of reduced depreciation charge.

Revenue government grants and subsidies are recognized as income over the periods necessary to match them with costs for which they are intended to compensate on a systematic basis.

2.10 Employee Benefits

Employee benefits includes Provident Fund, Gratuity and Leave Encashment.

i. Defined Contribution Plans :

The Company's contributions to provident fund is considered as defined contribution plan and are charged to the Statement of Profit and Loss based on the amount of contributions required to be made as and when services are rendered by the employees.

ii. Defined Benefit Plans :

The Company's gratuity and leave encashment are considered as defined benefit plan. The present value of the obligation under such defined benefit plan is determined based on actuarial valuation using the projected unit credit method, which recognises each period of service as giving rise to additional unit of employee benefit entitlement and measures each unit separately to build up the final obligation. The obligation is measured at the present value of the estimated future cash flows. The discount rate used for determining the present value of the obligation under defined benefit plans, is based on the market yields on government securities as at the balance sheet date. Actuarial gains and losses are recognised immediately in the Statement of Profit and Loss.

iii. Short-term employee benefits :

The undiscounted amount of short-term employee benefits expected to be paid in exchange of services rendered by employees is recognised during the year when the employees render the service. These benefits include salaries, wages, bonus and performance incentives which are expected to occur within twelve months after the end of the period in which the employee renders the related service.

The cost of short term compensated absences is accounted as under:

- a. in case of accumulated compensated absences, when employees render the services that increase their entitlement of future compensated absences; and
- b. in case of non-accumulating compensated absences, when the absences occur.

iv. Long-term employee benefits :

Compensated absences which are not expected to occur within twelve months after the end of the period in which the employee renders the related service are recognised as a liability at the present value of the defined benefit obligation as at the Balance Sheet date less the fair value of the plan assets, if any out of which the obligations are expected to be settled.

2.11 Segment reporting

The Company identifies primary segments based on the dominant source, nature of risks and returns and the internal organisation and management structure. The operating segments are the segments for which separate financial information is available and for which operating profit / loss amounts are evaluated regularly by the executive Management in deciding how to allocate resources and in assessing performance.

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

2.12 Earning Per Share:

The Company reports basic and diluted earnings per equity share in accordance with Accounting Standard, AS - 20, Earnings Per Share. Basic earnings per equity share have been computed by dividing net profit after tax by the weighted average number of equity shares outstanding during the year. Diluted earnings per equity share is computed using the weighted average number of equity shares and dilutive potential equity shares outstanding during the year except where the result would be anti-dilutive.

2.13 Taxes on income

Income Tax expense comprises current tax and deferred tax. Current tax liability is the amount of tax payable on the taxable income for the year as determined in accordance with the applicable tax rates and provisions of Income Tax Act, 1961 and other applicable tax laws.

Minimum Alternate Tax (MAT) paid in accordance with the tax laws, which gives future economic benefits in the form of adjustment to future income tax liability, is considered as an asset if there is convincing evidence that the Company will pay normal income tax. Accordingly, MAT is recognised as an asset in the Balance Sheet when it is highly probable that future economic benefit associated with it will flow to the Company.

Deferred tax is recognised on timing differences, being the differences between the taxable income and the accounting income that originate in one period and are capable of reversal in one or more subsequent periods. Deferred tax is measured using the tax rates and the tax laws enacted or substantively enacted as at the reporting date. Deferred tax liabilities are recognised for all timing differences. Deferred tax assets are recognised for timing differences of items other than unabsorbed depreciation and carry forward losses only to the extent that reasonable certainty exists that sufficient future taxable income will be available against which these can be realised. However, if there are unabsorbed depreciation and carry forward of losses and items relating to capital losses, deferred tax assets are recognised only if there is virtual certainty supported by convincing evidence that there will be sufficient future taxable income available to realise the assets. Deferred tax assets and liabilities are offset if such items relate to taxes on income levied by the same governing tax laws and the Company has a legally enforceable right for such set off. Deferred tax assets are reviewed at each balance sheet date for their realisability.

2.14 Impairment of asset

The carrying values of assets / cash generating units at each balance sheet date are reviewed for impairment if any indication of impairment exists.

If the carrying amount of the assets exceeds the estimated recoverable amount, impairment is recognised for such excess amount. The impairment loss is recognised as an expense in the Statement of Profit and Loss, unless the asset is carried at revalued amount, in which case any impairment loss of the revalued asset is treated as a revaluation decrease to the extent a revaluation reserve is available for that asset.

The recoverable amount is the greater of the net selling price and their value in use. Value in use is arrived at by discounting the future cash flows to their present value based on an appropriate discount factor.

When there is indication that an impairment loss recognised for an asset (other than a revalued asset) in earlier accounting periods no longer exists or may have decreased, such reversal of impairment loss is recognised in the Statement of Profit and Loss, to the extent the amount was previously charged to the Statement of Profit and Loss. In case of revalued assets such reversal is not recognised.

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

2.15 Provisions and Contingencies

A provision is recognised when the Company has a present obligation as a result of past events and it is probable that an outflow of resources will be required to settle the obligation in respect of which a reliable estimate can be made. Provisions (excluding retirement benefits) are not discounted to their present value and are determined based on the best estimate required to settle the obligation at the balance sheet date. These are reviewed at each balance sheet date and adjusted to reflect the current best estimates. Contingent liabilities are disclosed in the Notes. Contingent assets are not recognised in the financial statements.

2.16 Leases

Where the Company as a lessor leases assets under finance leases, such amounts are recognised as receivables at an amount equal to the net investment in the lease and the finance income is recognised based on a constant rate of return on the outstanding net investment.

Assets leased by the Company in its capacity as lessee where substantially all the risks and rewards of ownership vest in the Company are classified as finance leases. Such leases are capitalised at the inception of the lease at the lower of the fair value and the present value of the minimum lease payments and a liability is created for an equivalent amount. Each lease rental paid is allocated between the liability and the interest cost so as to obtain a constant periodic rate of interest on the outstanding liability for each year.

Lease arrangements where the risks and rewards incidental to ownership of an asset substantially vest with the lessor are recognised as operating leases. Lease rentals under operating leases are recognised in the Statement of Profit and Loss on a straight-line basis over the lease term.

2.17 Operating cycle

Based on the nature of products/ activities of the company and the normal time between acquisition of assets and their realisation in cash or cash equivalents, the company has determined its operating cycle as 12 months for the purpose of classification of its assets and liabilities as current and non-current.

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

	As at 31 March, 2024		As at 31 March, 2023	
	Number of shares	Rs./ thousands	Number of shares	Rs./ thousands
3 Share capital				
a. Authorised				
Equity shares of Rs. 100/- each	300,000	30,000	300,000	30,000
b. Issued, subscribed and paid up				
Equity Shares of Rs. 100/- each fully paid up	229,628	22,963	160,802	16,081

Notes:

- i. The Company has only one class of shares referred to as Equity Shares having a par value of Rs.100 per share. Every member shall have a single vote, provided that the member has poured milk for at least 200 days totalling to at least 500 liters in a year.
- ii. Members are entitled to limited returns (dividend) and bonus in accordance with Articles of Association of the Company.
- iii. Reconciliation of the shares outstanding at the beginning and at the end of the year

	As at 31 March, 2024		As at 31 March, 2023	
	Number of shares	Rs./ thousands	Number of shares	Rs./ thousands
Equity shares with voting rights				
Balance at the beginning of the year	160,802	16,080	120,540	12,054
Share issued during the year	81,780	8,178	54,955	5,496
	242,582	24,258	175,495	17,550
Shares cancelled/surrendered during the year	12,954	1,295	14,693	1,469
	229,628	22,963	160,802	16,081

- iv. The Company is registered under part XXI-A of the Companies Act, 2013 as 'Producer Company' and none of the member holds 5% or more of the share capital of the Company.
- v. As per Articles of Association of the Company, if board is satisfied that any member has failed to retain the qualification as a member, the board shall direct the member to surrender her shares to the Company at par value or such other value as determined by the Board. Surrendered equity share shall be deemed to be the property of the Company and may be sold to members or otherwise cancelled as the Board thinks fit.
- vi. No share has been issued for a consideration other than cash/bank or bonus during the year or 5 years immediately preceding the financial year.

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

vii. Name of promoter	Friday, March 31, 2024		Thursday, March 31, 2023		
	No. of Shares held	% Holding	No. of Shares held	% Holding	% Change
a. Vandana Sanjay Ingale	51	0.02%	42	0.03%	(0.15%)
b. Mamta Amardip Wankhade	41	0.02%	41	0.03%	(0.30%)
c. Vaishali Jagdev Dahake	14	0.01%	14	0.01%	(0.30%)
d. Varsha Shankar Band	41	0.02%	41	0.03%	(0.30%)
e. Manjusha Amolrao Dambhare*	30	0.01%	28	0.02%	(0.25%)
f. Nilima Rajkumar Chivhane*	73	0.03%	73	0.05%	(0.30%)
g. Jayashri Amitrao Sakharkar#	44	0.02%	-	0.00%	#DIV/0!
h. Bhagyashri Amolrao Bhojar#	54	0.02%	-	0.00%	#DIV/0!
i. Reshma Trushant Gawande	57	0.02%	-	0.00%	#DIV/0!

*Appointed as Director-Promoter w.e.f. 20 September 2022

#Appointed as Director-Promoter w.e.f. 25 September 2023

4 Reserves and surplus	As at	As at
	31 March, 2024	31 March, 2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
a. General reserve		
Opening balance	9,225	8,460
Transfer from surplus in statement of profit and loss	1,276	765
Closing balance	10,501	9,225
b. Surplus/(Deficit) in statement of profit and loss		
Balance at the beginning of the year	1,276	765
Profit for the year	31,476	1,276
Transferred to general reserve	1,276	765
	31,476	1,276
5 Deferred grant	41,977	10,501
Balance at the beginning of the year	47,164	55,333
	47,164	55,333
Less: Depreciation pertaining to assets acquired from grant	7,592	8,166
Less: Deferred grant pertaining to asset discarded (see note 9)	-	3
	7,592	8,169
	39,572	47,164

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

Note: i. The grant received has been recognised as liability till the utilisation of the grant.

6 Trade payable

a. Total outstanding dues of micro and small enterprises (See note iii below)	1,270	865
b. Total outstanding dues of creditors other than micro and small enterprises	48,765	29,288
	50,035	30,153

6 Trade payables ageing schedule

As at 31 March 2024

	Accruals (Unbilled)	Less than 1 year	1-2 years	2-3 years	More than 3 years	Total
(i) Total outstanding dues of micro and small enterprises	-	1,270	-	-	-	1,270
(ii) Total outstanding dues of creditors other than micro and small enterprises	9,345	39,420	-	-	-	48,765
(iii) Disputed dues of micro and small enterprises	-	-	-	-	-	-
(iv) Disputed dues of creditors other than micro and small enterprises	-	-	-	-	-	-
	9,345	40,690	-	-	-	50,035

As at 31 March 2023

	Accruals (Unbilled)	Less than 1 year	1-2 years	2-3 years	More than 3 years	Total
(i) Total outstanding dues of micro and small enterprises	-	865	-	-	-	865
(ii) Total outstanding dues of creditors other than micro and small enterprises	1,891	27,397	-	-	-	29,288
(iii) Disputed dues of micro and small enterprises	-	-	-	-	-	-
(iv) Disputed dues of creditors other than micro and small enterprises	-	-	-	-	-	-
	1,891	28,262	-	-	-	30,153

Note: The above ageing is computed from the date of transaction.

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

	As at	As at
	31 March 2024	31 March 2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
ii) The above amount of trade payables also includes amount payable to its related parties (refer note 31).	41	50
iii) The disclosure of the amount outstanding to micro enterprises and small enterprises are as follows: Amount payable to suppliers under MSMED (suppliers) as on 31 March		
- Principal	1,270	865
- Interest	-	-
Payments made to supplier beyond the appointed day during the year		
- Principal	-	-
- Interest	-	-
Amount of interest due and payable for delay in payment (which have been paid beyond the appointed day during the year) but without adding interest under MSMED	-	-
Amount of interest accrued and remaining unpaid as on 31 March	-	-
Amount of interest remaining due and payable to suppliers disallowable as deductible expenditure under Income Tax Act, 1961	-	-

The information disclosed above is to the extent of information available with the company and have been relied upon by the auditors.

	As at	As at
	31 March, 2024	31 March, 2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
7 Other current liabilities		
a. Statutory remittances (Contributions to Provident fund, withholding taxes etc.)	1,483	547
b. Security deposits	10,625	9,880
c. Advances from customers	5,898	3,822
d. Payable for property, plant and equipments	1,288	261
e. Unclaimed/unpaid dividend*	0	0
f. Payable for share surrendered/cancelled	220	21
	19,514	14,531

* Balance as at 31 March 2024 amounting to Rs. 378 (previous year Rs.378)

8 Provisions

a. Long term provisions

i. Provision for gratuity	712	636
ii. Provision for compensated absence	918	870
	1,630	1,506

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

b. Short term provisions

i. Provision for income tax	200	-
ii. Provision for gratuity	13	12
ii. Provision for compensated absence	36	32
	249	44

9 Property, plant and equipment

	Furniture and fixture	Plant and machinery	Computers and software	Leasehold improvements	Office equipment	Total
	Rs./ thousands	Rs./ thousands	Rs./ thousands	Rs./ thousands	Rs./ thousands	Rs./ thousands
Gross cost						
Balance as at 1 April,2022	3,583	65,833	3,046	-	948	73,410
Additions	15	1,000	36	-	-	1,051
Disposals	-	16	-	-	-	16
Balance as at 31 March, 2023	3,598	66,817	3,082	-	948	74,445
Additions	283	2,773	814	1,499	59	5,428
Disposals	-	281	72	-	-	353
Balance as at 31 March, 2024	3,881	69,309	3,824	1,499	1,007	79,520
Accumulated depreciation						
Balance as at 1 April,2022	715	15,273	2,193	-	522	18,703
Additions	402	7,642	428	-	189	8,661
Disposals	-	13	-	-	-	13
Balance as at 31 March, 2023	1,117	22,902	2,621	-	711	27,351
Additions	174	7,193	652	273	186	8,478
Disposals	-	279	72	-	-	351
Balance as at 31 March, 2024	1,291	29,816	3,201	273	897	35,478
Net carrying amount						
Balance as at 31 March, 2023	2,481	43,915	461	-	237	47,094
Balance as at 31 March, 2024	2,590	39,493	623	1,226	110	44,042

Notes:

The details of assets purchased from capital grant and included in the above schedule are given below:

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

	Furniture and fixture	Plant and machinery	Computers and software	Leasehold improvements	Office equipment	Total
	Rs./ thousands	Rs./ thousands	Rs./ thousands		Rs./ thousands	Rs./ thousands
Gross cost						
Balance as at 1 April,2022	3,521	65,227	2,213	-	855	71,816
Additions	-	574	-	-	-	574
Disposals	-	16	-	-	-	16
Balance as at 31 March, 2023	3,521	65,785	2,213	-	855	72,374
Additions	-	-	-	1,499	-	1,499
Disposals	-	281	72	-	-	353
Balance as at 31 March, 2023	3,521	65,504	2,141	1,499	855	73,520
Accumulated depreciation						
Balance as at 1 April,2022	708	15,250	2,103	-	494	18,555
Additions	353	7,557	85	-	171	8,166
Disposals	-	13	-	-	-	13
Balance as at 31 March, 2023	1,061	22,794	2,188	-	665	26,708
Additions	174	6,985	1	273	159	7,592
Disposals	-	279	72	-	-	351
Balance as at 31 March, 2024	1,235	29,500	2,117	273	824	33,949
Net carrying amount						
Balance as at 31 March, 2023	2,460	42,991	25	-	190	45,666
Balance as at 31 March, 2024	2,286	36,004	24	1,226	31	39,571

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

10 Capital work in progress

As at 31 March, 2024	As at 31 March, 2023
Rs./ thousands	Rs./ thousands
1,450	1,497
1,450	1,497

a. Capital work-in progress

Notes:

(i) Capital work in progress ageing schedule

As at 31 March 2024

CWIP	Amount in CWIP for a period of				Total
	Less than 1 year	1-2 years	2-3 years	More than 3 years	
Projects in progress	1,450	-	-	-	1,450
Projects temporarily suspended	-	-	-	-	-
	1,450	-	-	-	1,450

As at 31 March 2023

CWIP	Amount in CWIP for a period of				Total
	Less than 1 year	1-2 years	2-3 years	More than 3 years	
Projects in progress	-	-	-	-	-
Projects temporarily suspended	-	-	1,497	-	1,497
	-	-	1,497	-	1,497

(ii) The above assets are purchased out of capital grant.

11 Intangible assets under development

	As at 31 March, 2024	As at 31 March, 2023
Intangible assets under development	566	566
	566	566

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

Notes:

(i) Intangible assets under development ageing schedule

As at 31 March 2024

Intangible assets under development	Amount in CWIP for a period of				Total
	Less than 1 year	1-2 years	2-3 years	More than 3 years	
Projects in progress	-	566	-	-	566
Projects temporarily suspended	-	-	-	-	-
	-	566	-	-	566

As at 31 March 2023

Intangible assets under development	Amount in CWIP for a period of				Total
	Less than 1 year	1-2 years	2-3 years	More than 3 years	
Projects in progress	566	-	-	-	566
Projects temporarily suspended	-	-	-	-	-
	566	-	-	-	566

- (ii) No assets included in the above schedule are purchased from capital grant.
- (iii) Intangible under development includes software (ERP) under development. Further management of the view that actual cost will not exceed the amount originally planned for the development of ERP.

	As at 31 March, 2024	As at 31 March, 2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
12 Long term loans and advances		
(Unsecured, considered good)		
a. Advance tax (net of provision)	-	853
	-	853
13 Other non-current assets		
a. Security deposits	96	83
b. Fixed deposits(with maturity of more than 12 months) (including accrued interest)	37,688	-
	37,784	83
14 Inventories		
(At lower of cost and net realisable value)		
a. Raw bulk milk	6,499	3,981
b. Cattle feed and others	3,316	1,603
Total	9,815	5,584

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

15 Trade receivables

a. Secured, considered good	1,500	1,500
b. Unsecured, considered good		
- Billed	30,140	23,815
- Unbilled	-	-
c. Unsecured, considered doubtful	667	667
	32,307	25,982

Allowance for bad and doubtful debts

a. Secured, considered good	-	-
b. Unsecured considered good	-	-
c. Unsecured, considered doubtful	667	667
	667	667
	31,640	25,315

Trade receivables ageing schedule

As at 31 March 2024

	Unbilled	Less than 6 months	6 months - 1 year	1-2 years	2-3 years	More than 3 years	Total
(i) Undisputed Trade receivables – considered good	-	31,614	26	-	-	-	31,640
(ii) Undisputed Trade receivables – considered doubtful	-	-	-	-	-	-	-
(iii) Disputed Trade receivables – considered good	-	-	-	-	-	-	-
(iv) Disputed Trade receivables – considered doubtful	-	-	-	667	-	-	667
	-	31,614	26	667	-	-	32,307

As at 31 March 2023

	Unbilled	Less than 6 months	6 months - 1 year	1-2 years	2-3 years	More than 3 years	Total
(i) Undisputed Trade receivables – considered good	-	25,315	-	-	-	-	-
(ii) Undisputed Trade receivables – considered doubtful	-	-	-	-	-	-	-
(iii) Disputed Trade receivables – considered good	-	-	-	-	-	-	-
(iv) Disputed Trade receivables – considered doubtful	-	-	667	-	-	-	-
	-	25,315	667	-	-	-	25,982

Note: The above ageing is computed from the date of transaction.

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

	As at	As at
	31 March, 2024	31 March, 2023
16 Cash and bank balances		
a. Cash and cash equivalents		
A. Balance with banks		
i. In current accounts	6,200	9,937
Total - Cash and cash equivalents (as per AS 3 Cash Flow Statements)	6,200	9,937
b. Other bank balance		
i. In earmarked account		
- Unpaid dividend account *	10	11
ii. In fixed deposits account (original maturity of more than 3 months)	43,007	28,360
Total - Other bank balances (B)	43,017	28,371
Total Cash and bank balances (A+B)	49,217	38,308

* Out of total balance Rs. 378 (previous year Rs.378) pertains to unpaid dividend and excess amount is transferred by the company to maintain minimum balance in bank account.

17 Short term loans and advances (Unsecured, considered good)		
a. Prepaid expenses	657	734
	657	734
18 Other current assets		
a. Interest accrued but not due on bank deposits	1,135	389
b. Other recoverables*		
i. Considered good	158	244
	1,293	633

*includes penalties recoverable from sahayaks, Members and inward transporters

	Year ended	Year ended
	31 March, 2024	31 March, 2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
19 Revenue from operations		
a. Sales bulk milk	833,321	562,655
b. Sales Cattle feed and others	56,464	18,256
c. Other operating income (see note below)	39,922	4,346
	929,707	585,257

Note:

Other operating income

a. AI Charges received	1,014	1,086
b. Income from cattle distribution	38,908	3,260
	39,922	4,346

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

	Year ended 31 March, 2024	Year ended 31 March, 2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
20 Other Income		
a. Admission fee from members	183	156
b. Recoveries	1,586	971
c. Interest income (see note below)	3,639	1,168
d. Profit on sale of property, plant and equipment	149	20
e. Proceeds from insurance claims	435	246
f. Miscellaneous income	697	31
	6,689	2,592
Note:		
i. Interest income		
Interest income on fixed deposits	3,591	1,142
Interest income on income tax refund	48	26
Interest income recorded in other income	3,639	1,168
21 Purchases of traded goods		
a. Purchases of raw bulk milk	699,943	473,772
b. Purchases of cattle feed and others	47,525	16,839
	747,468	490,611
22 Procurement expenses		
a. Labour charges	2,475	2,123
b. Chemicals and consumables	1,105	672
c. Freight inward	32,560	32,306
d. Price incentive	5,976	-
e. Sahayak incentive	12,272	8,166
	54,388	43,267
23 Changes in inventories of stock-in-trade		
Inventories at the beginning of the year	5,584	4,556
Inventories at the end of the year	9,815	5,584
Net decrease/ (increase) in inventories	(4,231)	(1,028)
24 Employee benefit expenses		
a. Salary, wages and allowances	18,238	16,626
b. Gratuity expense	420	307
c. Contribution towards provident fund and other funds	1,459	1,198
d. Staff welfare expense	865	886
	20,982	19,017

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

25 Depreciation and amortization expenses

Depreciation on property, plant and equipment

a. Grant funded assets	7,592	8,166
b. Non-grant funded assets	886	495
	8,478	8,661

Less: Depreciation pertaining to assets acquired on grant	7,592	8,166
	886	495

Year ended 31 March, 2024	Year ended 31 March, 2023
Rs./ thousands	Rs./ thousands

26 Other expenses

a. Power and fuel charges	4,835	2,097
b. Rent	1,831	1,747
c. Repair and maintenance		
- plant and machinery	2,237	2,313
- others	916	355
d. Rates and taxes	87	243
e. Communication expenses	1,330	1,077
f. Distribution, freight and forwarding	17,039	10,985
g. Legal and professional fees	2,332	1,021
h. Payments to auditors (see note below)	168	154
i. Director sitting fees	51	52
j. Meeting and training expenses	1,103	597
k. Travelling and conveyance	4,097	3,841
l. Printing and stationery	592	639
m. Insurance expenses	32,906	1,356
n. AI and Nutritional Service Delivery Cost	697	756
o. AI Technician Expenses	2,238	2,223
p. Provision for doubtful trade receivables	-	667
q. Milk chilling expenses	4,637	2,435
r. Expenses for Cattle Distribution Activities	1,315	995
s. Miscellaneous expenses	709	309
	79,120	33,862

Note:

Payments to the auditors comprise (including goods and services tax)

- Statutory audit fees	136	124
- Tax audit fees	32	30
	168	154

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

	Year ended 31 March, 2024	Year ended 31 March, 2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
27 Earning per share		
Basic		
a. Net profit after tax available for equity share holders	31,476	1,276
b. Weighted average number of Equity Shares of Rs.100 each outstanding during the year (No's of shares)	181,941	130,544
c. Nominal value per Equity Shares (Rs.)	100	100
d. Basic earnings per share (a/b) (Rs.)	173.00	9.77
Diluted		
The diluted earnings per share has been computed by dividing the Net profit after tax available for Equity shareholders by the weighted average number of equity shares, after giving dilutive effect of the share application money for the respective periods.		
a. Net profit after tax available for equity share holders	31,476	1,276
b. Weighted average number of equity shares for Basic EPS	181,941	130,544
Add: Effect of share application money	5,240	6,870
Weighted average number of equity shares - for Diluted EPS	187,181	137,414
c. Nominal value per equity shares	100	100
d. Basic earnings per share - Diluted	168.16	9.29
28 Commitments and contingencies		
a.	The estimated amount of contracts remaining to be executed on capital amount and not provided for (net of advances) amount to Rs. Nil (previous year Rs. 495 thousands).	
b.	The Company has other commitments for services in normal course of business, the Company's operations does not give raise to any commitments for purchase of goods and employee benefits.	
c.	There were no amounts which were required to be transferred to the Investor Education and Protection Fund by the Company.	
d.	The Company does not have any pending litigations which would impact its financial position in its financial statements. Contingent liabilities Rs. Nil (Previous year Rs. Nil).	
e.	The Company did not have any long-term contracts including derivative contracts for which there were any material foreseeable losses..	
29	The Company's strategic steering committee, examines the Company's performance on the basis of sales of goods, the Company engaged in the business of trading of milk and operates in single geographical segment in India only hence the reporting requirements for segment disclosure as prescribed by AS 17 are not applicable.	

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

30 Leasing Arrangements

Operating lease

- a. The Company has taken premises under cancellable and non cancellable operating leases. Rent amounting to Rs. 1,831 thousands (Previous year Rs. 1,747 thousands) has been debited to the Statement of Profit and Loss during the year. The future minimum lease payments under these operating leases as of 31 March, 2024 are as follows:

Operating lease rentals	As at	As at
	31 March,2024	31 March,2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
Due within 1 year	810	378
Due between 1 to 5 years	2,514	-
Above 5 years	-	-
	3,324	378

31 Related parties

A. List of Related Parties:

- i. Key management personnel

Sikandar Shekhalal Mulani	Whole time Director
Vandana Sanjay Ingale	Director
Varsha Shankar Band	Director
Vaishali Sudarshan Mahanur	Director
Nita Tukaram Patangrai	Director (upto 25 September 2023)
Rachana Deodhar Goel	Director
Baljinder Singh	Director (upto 30 June 2023)
Chitra Mahendra Velukar	Director (upto 19 August 2023)
Reshma Trushant Gawande	Director
Swati Rupesh Bashtikar	Director (upto 20 September 2022)
Nita Roshan Rathod	Director (upto 20 September 2022)
Nilima Rajkumar Chivhane	Director (w.e.f.20 September 2022)
Manjusha Amolrao Dambhare	Director (w.e.f. 20 September 2022)
Jayashri Amitrao Sakharkar	Director (w.e.f. 03 September 2023)
Bhagyashri Amolrao Bhoyar	Director (w.e.f.25 September 2023)
Kiran Jayprakash Petare	Director (w.e.f.19 July 2023)
Roshan Gulabrao Kalmeg	Company Secretary

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

B. Transactions with the Related Parties

		Year ended 31 March, 2024	Year ended 31 March, 2023
		Rs./ thousands	Rs./ thousands
Sikandar Shekhalal Mulani	Remuneration	1,147	1,387
Vandana Sanjay Ingale	Sitting Fees	7	6
Varsha Shankar Band	Sitting Fees	6	7
Nita Roshan Rathod	Sitting Fees	-	1
Nita Tukaram Patangrai	Sitting Fees	4	7
Vaishali Sudarshan Mahanur	Sitting Fees	7	6
Chitra Mahendra Velukar	Sitting Fees	-	4
Reshma Trushant Gawande	Sitting Fees	7	6
Manjusha Amolrao Dambhare	Sitting Fees	7	3
Nilima Rajkumar Chivhane	Sitting Fees	7	4
Bhagyashri Amolrao Bhojar	Sitting Fees	3	-
Jayashri Amitrao Sakharkar	Sitting Fees	3	-
		51	44
Vandana Sanjay Ingale	Purchase of Milk	180	133
Varsha Shankar Band	Purchase of Milk	171	142
Roshani Vinod Shelokar	Purchase of Milk	-	1
Nita Roshan Rathod	Purchase of Milk	-	132
Chitra Mahendra Velukar	Purchase of Milk	1	5
Reshma Trushant Gawande	Purchase of Milk	275	184
Vaishali Sudarshana Mahanur	Purchase of Milk	206	185
Nita Tukaram Patangrai	Purchase of Milk	132	59
Manjusha Amolrao Dambhare	Purchase of Milk	109	92
Nilima Rajkumar Chivhane	Purchase of Milk	179	130
Jayshri Amitrao Sakharkar	Purchase of Milk	165	
Bhagyashri Amolrao Bhojar	Purchase of Milk	179	
		1,597	1,063
Sikandar Shekhalal Mulani	Reimbursement of Expenses	324	247
Reshma Trushant Gawande	Reimbursement of Expenses	2	2
Vaishali Sudarshan Mahanur	Reimbursement of Expenses	4	2
Chitra Mahendra Velukar	Reimbursement of Expenses	-	1
Manjusha Amolrao Dambhare	Reimbursement of Expenses	-	1
Nilima Rajkumar Chivhane	Reimbursement of Expenses	-	1
		330	253

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

C. Balance outstanding as at year end

i. Trade payables as at year end

	Year ended 31 March, 2024	Year ended 31 March, 2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
Vandana Sanjay Ingale	3	7
Varsha Shankar Band	4	4
Reshma Trushant Gawande	3	15
Vaishali Sudarshana Mahanur	8	4
Nita Tukaram Patangrai	3	7
Manjusha Amolrao Dambhare	1	4
Nilima Rajkumar Chivhane	11	9
Jayshri Amitrao Sakharkar	4	-
Bhagyashri Amolrao Bhoyar	4	-
	41	50

32 Employee benefits

A. Defined contribution plan

The Company offers its employees defined contribution plan in the form of Provident Fund. Provident Fund cover all regular employees. Provident Fund Contribution is deposited with the Regional Provident Fund Commissioner (RPFC). Both the employees and the Company pay predetermined contributions into the provident fund. The contributions are normally based on ascertain proportion of the employee's salary.

The Company's contributions towards provident fund is charged to the Statement of Profit and Loss comprises

	Year ended 31 March, 2024	Year ended 31 March, 2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
a. Contribution towards provident fund	1,265	1,016
b. Contribution towards ESI	190	179
c. Contribution towards labour welfare fund	4	4
	1,459	1,198

B. Defined benefit plan

The Company's gratuity liability is a unfunded defined benefit retirement plan. As per the Company Gratuity scheme the Company paid lump sum payment to employees at retirement, death while in employment or on termination of employment of an amount equivalent to fifteen days salary payable for each completed year of service or part thereof in excess of six months.

The present value of the defined benefit obligation and the related current service cost were measured using the Projected Unit Credit Method with actuarial valuations being carried out

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

at each balance sheet date.

i. Changes in Present Value of Benefit Obligation

	Year ended 31 March, 2024	Year ended 31 March, 2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
Present Value of Benefit Obligation at beginning of the year	648	525
Current Service Cost	279	266
Interest Cost	46	38
Benefit Paid	(342)	(184)
Actuarial Losses (Gains)	95	2
Present Value of Benefit Obligation at end of the year	725	648

iii. Amount Recognized in the Balance Sheet

	Rs./ thousands	Rs./ thousands
Present Value of Benefit Obligation at beginning of the year	725	648
Net Liability recognized in Balance Sheet	725	648

iv. Expenses Recognized in the Statement of Profit and Loss

	Rs./ thousands	Rs./ thousands
Current Service cost	279	266
Interest cost	46	38
Net actuarial losses (gains) recognized in the year	95	2
Expenses recognized in Statement of Profit and Loss	420	307

v. Balance sheet recognition

	Rs./ thousands	Rs./ thousands
Net liability at the beginning of the year	648	525
Expenses as above	420	307
Benefit Paid	(342)	(184)
Net liability at the end of the year	725	648

vi. Net liabilities recognised in the balance sheet

	Rs./ thousands	Rs./ thousands
Short-term provisions	13	12
Long-term provisions	712	636
	725	648

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

vi. Principal Actuarial Assumptions

	Year ended 31 March, 2024	Year ended 31 March, 2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
Retirement Age	58 Years	58 Years
Discount Rate	7.10% p.a.	7.30% p.a.
Expected Salary Escalations	7.00% p.a.	7.00% p.a.
Attrition Rate	5.00% p.a.	5.00% p.a.
(5% at younger ages and reducing to 1% at older ages according to graduated scale)	“ Indian Assured Lives Mortality (2012-14) Ultimate “	
Mortality Table Used		

vii. Experience adjustments

	Year ended 31 March, 2024	Year ended 31 March, 2023
	Rs./ thousands	Rs./ thousands
Present value of defined benefit	725	648
Compensated absences Principal actuarial assumptions		
Retirement Age	58 Years	58 Years
Discount rate	7.10% p.a.	7.30% p.a.
Expected salary escalations	7.00% p.a.	7.00% p.a.
Attrition Rate	5.00% p.a.	5.00% p.a.
Mortality Table Used	“ Indian Assured Lives Mortality (2012-14) Ultimate “	

33 Share application money pending allotment

As at 31 March 2024, the Company has received an amount of Rs. 524 thousands (Previous year Rs. 687 thousands) towards share application money towards No's 5,237 (Previous year- 6,867 No's) equity shares of the Company at a premium of Rs. Nil. Subsequently, the Company has allotted the shares on 27 May 2024. The Company has sufficient authorised capital to cover the allotment of these shares. Pending allotment of shares, the amounts are maintained in a designated bank account and are not available for use by the Company.

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

34 The Company has not meet the conditions of CSR rules, net worth, turnover and net profit hence the provisions of CSR not applicable to the Company.

35 Disclosure of financial ratios

	Particulars	Numerator	Denominator	As at 31 March 2024	As at 31 March 2023	Variance %	Reason for variance
a.	Current ratio	Current assets	Current liability	1.33	1.58	-16%	
b.	Debt equity ratio	Total debt	Equity shareholder's fund	NA	NA	-	
c.	Debt service coverage ratio	Net operating Income	Total debt service	NA	NA	-	
d.	Return on equity ratio	Net income	Equity shareholder's fund	48.00%	5.00%	860%	Note 1
e.	Inventory turnover ratio	Cost of goods sold	Average inventory	96.53	96.56	0%	
f.	Trade receivables turnover ratio	Net sales	Average trade receivables	32.65	27.96	17%	
g.	Trade payables turnover ratio	Net purchases	Average trade payables	18.64	19.06	-2%	
h.	Net capital turnover ratio	Net sales	Working capital	40.73	22.64	80%	Note 2
i.	Net profit ratio	Net profit	Net sales	3.39%	0.22%	1453%	Note 1
j.	Return on capital employed	Earning before interest and tax	Capital employed	35.42%	2.14%	1555%	Note 1
k.	Return on investment	Earning on investments	Average investments	NA	NA	-	

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

Working of the ratios

Basis of ratios	Year ended 31 March 2024	Ratio	Year ended 31 March 2023	Ratio
a. Current ratio				
Current assets	92,622	1.33	70,574	1.58
Current liability	69,798		44,728	
b. Debt Equity ratio				
Total debt (Long term debt+Short term debt+Capital lease obligation)	-	-	-	-
Equity shareholder's fund (Share capital+ Reserves and surplus)	64,940		26,582	
c. Debt service coverage ratio	NA		NA	
d. Return on equity ratio				
Net income (PAT)	31,476	48.00%	1,276	5.00%
Equity shareholder's fund (Share capital+ Reserves and surplus)	64,940		26,582	
e. Inventory turnover ratio				
Cost of goods sold	7,43,237	96.53	4,89,583	96.56
Average inventory (opening inventory+closing inventory)/2	7,700		5,070	
f. Trade receivables turnover ratio				
Net sales (Total sales - Sales return)	9,29,707	32.65	5,85,257	27.96
Average trade receivables [(Opening debtors +Closing debtors) / 2]	28,478		20,929	
g. Trade payables turnover ratio				
Net Purchases (purchases - purchases retrns)	7,47,468	18.64	4,90,611	19.06
Average trade payables [(opening trade payables+closing trade payables)/2]	40,094		25,746	
h. Net capital turnover ratio				
Net sales (Total sales - Sales return)	9,29,707	40.73	5,85,257	22.64
Working capital = Current assets - Current liabilities	22,824		25,846	
i. Net profit ratio				
Net profit	31,476	3.39%	1,276	0.22%
Net sales (Total sales - Sales return)	9,29,707		5,85,257	
j. Return on capital employed				
Earnings before interest and tax	37,783	35.42%	1,625	2.14%
Capital employed = Total assets - Current liabilities	1,06,666		75,939	
k. Return on investment	NA		NA	

Notes:

- 1 Due to a significant increase in profitability during the current year, the Return on Equity ratio, Net Profit ratio, and Return on Capital Employed have improved significantly.
- 2 Due to increase in operations(revenue from operations) , Net capital turnover ratio is increased.

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

36 Other statutory information

- a. During the current financial year, company has not undertaken any transactions with the companies struck off under section 248 of Companies Act, 2013 or section 560 of Companies Act, 1956.
 - b. No penalties were imposed by the regulator during the year during the financial year ended 31 March, 2024.
 - c. There are no such transaction which are not recorded in the books of account earlier and have been surrendered or disclosed as income during the current financial year in the tax assessments under the Income tax act, 1961
 - d. During the current year company has not advanced or loaned or invested funds (either borrowed funds or share premium) to any other person(s) or entities, including foreign entities (intermediaries)
 - e. The Company have not traded or invested in Crypto currency or Virtual Currency during the financial year
 - f. The Company do not have any Benami property, where any proceeding has been initiated or pending against the Company for holding any Benami property.
 - g. The Company have not received any fund from any person or entity, including foreign entity (Funding Party) with the understanding (whether recorded in writing or otherwise) that the Company shall:
 - (i) directly or indirectly lend or invest in other persons or entities identified in any manner whatsoever by or on behalf of the Funding Party (Ultimate Beneficiaries) or
 - (ii) provide any guarantee, security or the like on behalf of the Ultimate Beneficiaries
 - h. The Company have not advanced or loaned or invested funds to any other person(s) or entity(ies), including foreign entities (Intermediaries) with the understanding that the Intermediary shall
 - (i) directly or indirectly lend or invest in other persons or entities identified in any manner whatsoever by or on behalf of the company (Ultimate Beneficiaries) or
 - (ii) provide any guarantee, security or the like to or on behalf of the Ultimate Beneficiaries
 - i. During the year, the Company does not have any working capital limit, hence not required to submit quarterly stock statement with the banks/financial institutions
 - j. The Company has not made any further investments in any company, hence clause (87) of section 2 of the Act read with Companies (Restriction on number of Layers) Rules, 2017 is not applicable on the Company.
- 37 In the opinion of the Board of Directors, the assets other than property, plant and equipment, intangible assets have a realisation value in the ordinary course of business at least equal to the amounts at which they are stated.
- 38 The Company is engaged in carrying the business of Sales of bulk milk and related products which is sold in India only, hence reporting requirements for segment disclosure as prescribed by AS 17 are not applicable.
- 39 Deferred tax asset has not been recognised as the management is expecting that the provision will be paid during the year in which Income of the company is exempt u/s 80PA of Income Tax Act, 1961.

INDUJAA MAHILA MILK PRODUCER COMPANY LIMITED
NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS
CIN: U01820MH2018PTC311727

40. Previous year's figures have been regrouped / reclassified wherever necessary to correspond with the current year's classification / disclosure.

For S. N. Dhawan & CO LLP

Chartered Accountants

Firm's Registration No. 000050N/N500045

For and on behalf of the Board of Directors

Indujaa Mahila Milk Producer Company Limited

Sikandar Shekhalal Mulani

Director and Chief Executive
DIN:08208845

Vandana Sanjay Ingale

Director
DIN:08176791

Sushil

Partner

Membership No. 510157

Reshma Trushant Gawande

Director

DIN:09151499

Roshan Gulabrao Kalmegh

Company Secretary

Membership No. ACS 51632

Place: Gurugram

Date: 07 September 2024

Place: Yavatmal (Maharashtra)

Date: 07 September 2024

सहाय्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची पृष्ठी

25 सप्टेंबर, 2023 सोमवार रोजी हॉटेल राधा मंगल, धामणगाव रोड यवतमाळ - 445001 येथे इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड च्या सहाय्या वार्षिक सर्व साधारण सभेची इतिवृत्त सभेची सुरवात दुपारी 01.00 वाजता व समाप्ती 02.00 वाजता इतिवृत्त.

उपस्थितीत:

1. श्रीमती वंदना संजय इंगळे : अध्यक्ष व शेरधारक
2. श्रीमती वर्षा शंकर बंड : संचालिका आणि शेरधारक
3. श्रीमती वैशाली सुदर्शन महानूर : संचालिका आणि शेरधारक
4. श्रीमती नीता तुकाराम पतंगराय : संचालिका आणि शेरधारक
5. श्रीमती रेश्मा तृषान्त गावंडे : संचालिका आणि शेरधारक
6. श्रीमती मंजुषा अमोल डंभारे : संचालिका आणि शेरधारक
7. श्रीमती नीलिमा राजकुमार चिह्वाणे : संचालिका आणि शेरधारक
8. श्रीमती जयश्री अमितराव साखरकर : संचालिका आणि शेरधारक

उपस्थितीत

1. श्री. सिकंदर शेखलाल मुलाणी : मुख्य कार्यकारी आणि संचालक
2. श्री. रोशन गुलाबराव काळमेघ : कंपनी सचिव

कंपनीच्या सहाय्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) उपस्थिती नोंदवहीनुसार, 3321 इक्विटी समभागांचे प्रतिनिधित्व करणारे 86 भागधारक बैठकीत वैयक्तिकरित्या उपस्थित होते आणि 70497 इक्विटी समभागांचे प्रतिनिधित्व करणारे 6056 भागधारक बैठकीत प्रॉक्सीद्वारे उपस्थित होते. एकूण 73818 इक्विटी समभागांचे प्रतिनिधित्व करणारे 6142 भागधारकांची बैठकीत उपस्थित होती. कंपनी अधिनियम, 2013 च्या कलम 378ZA (9) च्या तरतुदीनुसार याने वैध कोरम पूर्ण केला.

- A. श्रीमती वंदना संजय इंगळे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आणि ते जाहीर केले कि कंपनी अंतर्नियमच्या आर्टिकल 11.6 च्या कलमानुसार कोरम उपस्थिती आहे. प्रॉक्सी रजिस्टर, सभासदांची नोंदणी व संचालकांची हिस्सेदारी एजीएमच्या ठिकाणी उपलब्ध होती आणि तपासणीसाठी ते खुले होते. त्यानंतर बैठक सुरु झाली.
- B. अध्यक्षांनी कंपनीच्या सहाय्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद आणि संचालकांचे स्वागत केले. त्यानंतर बैठक सुरु करण्यात आली.
- C. उपस्थित सदस्यांच्या एकमताने संमती घेऊन, सदस्यांना आधीच वितरीत करण्यात आलेली सहाय्या वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याबाबतची सूचना वाचण्यात आली.

सदस्यांना संबोधित केल्यावर अध्यक्षांनी सभेला सहाय्या एजीएमच्या सुचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाचे व्यवहार करण्याचे निर्देश दिले.

प्रारंभिक व्यवसाय:

1. 31 मार्च 2023 पर्यंत लेखापरीक्षण केलेले बॅलेन्स शीट नफा व तोटा खाते त्या तारखेला संपलेल्या कालावधीसाठी रोख प्रवाह विवरण व आणि त्यावर संचालक व लेखापरीक्षक अहवाल प्राप्त करणे, विचार व मंजूर करणे.

श्रीमती. ऋतुजा राजेंद्र बारड (फोलिओ क्रमांक.: 0010496) यांनी सर्वसाधारण ठराव म्हणून खालील ठराव प्रस्तावित केला:

ठराव क्र. सहाव्या एजीएम: 25.09.2023:1/2023-24

“ठराव करण्यात येत आहे कि, 31 मार्च 2023 पर्यंत लेखापरीक्षण केलेले बॅलेन्स शीट, नफा व तोटा खाते, त्यारोजी संपलेल्या कालावधीसाठी रोख प्रवाह विवरण व त्यावरील संचालक व लेखापरीक्षकांचा अहवाल प्राप्त करून मंजूर केला आणि स्वीकारला.”

श्रीमती. नीता प्रदीप मिसाळ (फोलिओ क्रमांक. 0010902) यांनी वरील ठरावाला पाठिंबा दर्शविला.

अध्यक्षांनी मतदान करण्याचा आणि हात दाखविण्याचा प्रस्ताव ठेवला. सदस्यांनी हाथ दाखवून एकमताने प्रस्ताव मंजूर म्हणून जाहीर केले.

2. संचालक श्रीमती. वैशाली सुदर्शन महानूर (डीआयएन 08765086) जी रोटेशनद्वारे निवृत्त होत आहे आणि पात्र असल्याने स्वतःला पुन्हा नियुक्तीची स्वीकृती करते. सामान्य ठराव म्हणून खालील ठरावावर विचार करणे आणि योग्य वाटत असल्यास सुधारणेसह किंवा त्याशिवाय पास करणे.

श्रीमती. प्रिया पुषेंद्र फंडाळे (फोलिओ क्रमांक.: 0011022) यांनी सर्वसाधारण ठराव म्हणून खालील ठराव प्रस्तावित केला:

ठराव क्र. सहाव्या एजीएम: 25.09.2023:2/2023-24

“ठराव करण्यात येत आहे की श्रीमती. वैशाली सुदर्शन महानूर (डीआयएन 08765086), या सभेत रोटेशनद्वारे निवृत्त होत आहे आणि पात्र असल्यामुळे संचालिका, पुनर्नियुक्तीसाठी स्वतःला ऑफर करते आणि याद्वारे कंपनीच्या संचालकपदी पुनर्नियुक्ती केली जाते, रोटेशनद्वारे निवृत्त होण्यास जबाबदार असते”

श्रीमती. सपना गजानन खांडेकर (फोलिओ क्रमांक. 0010710) यांनी वरील ठरावाला पाठिंबा दर्शविला.

अध्यक्षांनी मतदान करण्याचा आणि हात दाखविण्याचा प्रस्ताव ठेवला. सदस्यांनी हाथ दाखवून एकमताने प्रस्ताव मंजूर म्हणून जाहीर केले.

3. खालील ठराव सामान्य ठराव म्हणून विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास, सुधारणा करून किंवा त्याशिवाय पास करणे.

श्रीमती. वंदना पुंडलिक सावके (फोलिओ क्रमांक.: 0010792) यांनी सर्वसाधारण ठराव म्हणून खालील ठराव प्रस्तावित केला:

ठराव क्र. सहाव्या एजीएम: 25.09.2023:3/2023-24

“ठराव करण्यात येत आहे की कंपनी कायदा, 2013 च्या अध्याय XXIA च्या तरतुदीनुसार, श्रीमती. नीता तुकाराम पतंगराय (डीआयएन: 08765070) संचालक, आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत रोटेशनद्वारे निवृत्त

होण्यास जबाबदार आहेत, आणि अपात्र असल्यामुळे ते स्वतःला पुनर्नियुक्तीसाठी ऑफर करत नाहीत आणि परिणामी रिक्त जागा श्रीमती भाग्यश्री अमोल भोयर (डीआयएन 10329875) यांची नियुक्ती करून भरली जाईल. संचालक म्हणून आणि ज्यांच्या पदाचा कालावधी रोटेशनद्वारे निवृत्त होण्यास जबाबदार असेल.”

श्रीमती. प्रांजली रवी लांजेकर (फोलिओ क्रमांक. 001456) यांनी वरील ठरावाला पाठिंबा दर्शविला.

अध्यक्षांनी मतदान करण्याचा आणि हात दाखविण्याचा प्रस्ताव ठेवला. सदस्यांनी हाथ दाखवून एकमताने प्रस्ताव मंजूर म्हणून जाहीर केले.

4. श्रीमती जयश्री अमितराव साखरकर कंपनीच्या संचालकपदी नियुक्त करण्यासाठी.

श्रीमती. रंजना रमेश दोडके (फोलिओ क्रमांक.: 001511) यांनी सर्वसाधारण ठराव म्हणून खालील ठराव प्रस्तावित केला:

ठराव क्र. सहाव्या एजीएम: 25.09.2023:4/2023-24

“ठराव करण्यात येत आहे की श्रीमती. जयश्री अमितराव साखरकर (डीआयएन 10304620) यांची कंपनीच्या संचालक मंडळावर 03/09/2023 या तारखे पासून अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि जे वार्षिक सर्वसाधारण सभेत, कंपनीचे संचालक म्हणून नियुक्ती केली जाते, ज्यांच्या पदाचा कालावधी रोटेशनद्वारे निवृत्त होण्यास जबाबदार असेल.”

श्रीमती. छाया नामदेवराव येलकर (फोलिओ क्रमांक. 00314) यांनी वरील ठरावाला पाठिंबा दर्शविला.

अध्यक्षांनी मतदान करण्याचा आणि हात दाखविण्याचा प्रस्ताव ठेवला. सदस्यांनी हाथ दाखवून एकमताने प्रस्ताव मंजूर म्हणून जाहीर केले.

5. आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनीचा अर्थसंकल्प विचारात घेणे आणि मंजूर करणे आणि या संदर्भात खालील सामान्य ठराव म्हणून स्वीकारणे:

श्रीमती. पल्लवी रवींद्रराव सुपारे (फोलिओ क्रमांक.: 007467) यांनी सर्वसाधारण ठराव म्हणून खालील ठराव प्रस्तावित केला:

ठराव क्र. सहाव्या एजीएम: 25.09.2023:5/2023-24

“ठराव करण्यात येत आहे की 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीसाठी कंपनीचा अर्थसंकल्प, वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे मांडल्याप्रमाणे आणि याद्वारे मंजूर करण्यात आला आहे.”

श्रीमती. नीता वसंत मानकर (फोलिओ क्रमांक. 009581) यांनी वरील ठरावाला पाठिंबा दर्शविला.

अध्यक्षांनी मतदान करण्याचा आणि हात दाखविण्याचा प्रस्ताव ठेवला. सदस्यांनी हाथ दाखवून एकमताने प्रस्ताव मंजूर म्हणून जाहीर केले.

6. इतर काही कामकाज नसल्यामुळे अध्यक्षांने आभार मानून बैठक संपली.

तारीख: 25.09.2023

ह/-

अध्यक्ष

इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड
U01820MH2018PTC311727

नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट न 35-सी, कुबेरकुंज राजेंद्र नगर, धामणगाव रोड, यवतमाळ,

महाराष्ट्र-445001, ईमेल : cs@indujaamilk.com फोन नं.: 9112203830

नोटीस

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड च्या सभासदांची 7 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, 28 सप्टेंबर 2024 रोजी हॉटेल द वेनेशियन जांब रोड यवतमाळ 445001 खालील व्यवसाय व्यवहार करण्यासाठी दुपारी 01:00 वाजता:

1. 31 मार्च 2024 पर्यंत लेखापरीक्षित ताळेबंद प्राप्त करणे, विचारात घेणे आणि स्वीकारणे आणि त्या तारखेला संपलेल्या कालावधीसाठी नफा आणि तोटा खाते आणि रोख प्रवाह विवरणपत्रे आणि त्याचा एक भाग बनवलेल्या वेळापत्रके आणि नोट्स आणि संचालक आणि लेखा परीक्षकांचा अहवाल त्यावर आणि या संदर्भात खालील सामान्य ठराव स्वीकारणे:

“ठराव करण्यात येत आहे की 31 मार्च 2024 रोजी लेखापरीक्षित ताळेबंद, त्या तारखेला संपलेल्या कालावधीसाठी नफा आणि तोटा खाते आणि रोख प्रवाह विवरणपत्रे आणि त्याचा एक भाग बनवलेल्या वेळापत्रक आणि नोट्स आणि त्यावरील संचालक आणि लेखा परीक्षकांचा अहवाल याद्वारे मंजूर केला जाते.”

2. कंपनीच्या भाग भांडवलावर मर्यादित परतावा (लाभांश) विचारात घेणे आणि घोषित करणे आणि या संदर्भात खालील ठराव पास करणे.

“ठराव करण्यात येत आहे की एकूण 2,29,628 इक्विटी शेअर वर आर्थिक वर्ष 2023-24, करिता 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या चालू नफ्यापैकी ₹ 8/- (रुपये आठ फक्त) प्रति इक्विटी शेअर दराने शेअर भांडवलावर मर्यादित परतावा (लाभांश) सदस्यांना वाटप, एकूण लाभांश हा ₹ 18,37,024/- (अठरा लाख सदतीस हजार चोवीस रुपये) असेल आणि याद्वारे मंजूर केला जाईल, आणि ते त्या इक्विटी भागधारकांना दिले जाईल, ज्यांची नावे 31 मार्च 2024 रोजी सदस्यांच्या नोंदणीमध्ये असेल.”

3. खालील ठराव सामान्य ठराव म्हणून विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास, संमत करून किंवा त्याशिवाय पास करणे:

“ठराव करण्यात येत आहे की कंपनी कायदा, 2013 च्या अध्याय XXIA च्या तरतुदीनुसार, श्रीमती. वंदना संजय इंगळे (डीआयएन: 08176791) संचालक, आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत रोटेशनद्वारे निवृत्त होण्यास जबाबदार आहेत, आणि अपात्र असल्यामुळे ते स्वतःला पुनर्नियुक्तीसाठी ऑफर करत नाहीत आणि परिणामी रिक्त जागा श्रीमती लता संजय अवचट (डीआयएन: 10772100) यांची संचालक म्हणून नियुक्ती करून भरली जाईल. आणि यांच्या पदाचा कालावधी रोटेशनद्वारे निवृत्त होण्यास जबाबदार असेल”

4. खालील ठराव सामान्य ठराव म्हणून विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास, संमत करून किंवा त्याशिवाय पास करणे

“ठराव करण्यात येत आहे की कंपनी कायदा, 2013 च्या अध्याय XXIA च्या तरतुदीनुसार, श्रीमती. वर्षा शंकर बंड (डीआयएन: 08176824) संचालक, आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत रोटेशनद्वारे निवृत्त होण्यास जबाबदार आहेत, आणि अपात्र असल्यामुळे ते स्वतःला पुनर्नियुक्तीसाठी ऑफर करत नाहीत आणि परिणामी रिक्त जागा श्रीमती योगिता भास्कर गावंडे (डीआयएन: 10772176) यांची संचालक म्हणून नियुक्ती करून भरली जाईल. संचालक म्हणून आणि यांच्या पदाचा कालावधी रोटेशनद्वारे निवृत्त होण्यास जबाबदार असेल.”

5. खालील ठराव सामान्य ठराव म्हणून विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास, संमत करून किंवा त्याशिवाय पास करणे.

“ठराव करण्यात येत आहे की कंपनी कायदा, 2013 च्या अध्याय XXIA च्या तरतुदीनुसार कलम 152 आणि कंपनी कायदा, 2013 च्या इतर लागू तरतुदी जर असतील तर, श्रीमती. माधुरी गजानन राऊत (डीआयएन: 10772104) यांची आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि यांच्या पदाचा कालावधी रोटेशनद्वारे निवृत्त होण्यास जबाबदार असेल”

6. कंपनीचे अधिकृत भाग भांडवल वाढविण्याचा विचार करणे आणि मंजूर करणे

विचारात घेण्यासाठी आणि योग्य वाटल्यास, बदलांसह किंवा त्याशिवाय पास करण्यासाठी, खालील ठराव सामान्य ठराव म्हणून:

“ठराव करण्यात येत आहे की कंपनी कायदा, 2013 च्या भाग XXI-A च्या संबंधित तरतुदीनुसार, विशेषतः कलम 378H, 378ZQ, 378ZR आणि इतर लागू तरतुदी, जर असेल तर, कंपनी कायदा, 2013 आणि मेमोरँडम ऑफ असोसिएशनच्या लागू तरतुदीनुसार कंपनीचे, कंपनीचे अधिकृत भाग भांडवल रु. 3 कोटी (तीन कोटी रुपये फक्त) 3 लाख इक्विटी शेअर्समध्ये विभागलेले रु.100/- (रुपये शंभर) प्रत्येकी ते रु. 5 कोटी (रुपये पाच कोटी) रु. 100/- (रुपये शंभर) प्रत्येकी 5 लाख (पाच लाख) इक्विटी शेअर्समध्ये विभागलेले वरून वाढवले जाईल. अतिरिक्त 2 लाख (दोन लाख) इक्विटी शेअर्स रु. 100/- (शंभर रुपये) प्रत्येकी वाढूकून.

आणखी ठराव करण्यात येते कि कंपनीचे मेमोरँडम ऑफ असोसिएशन हे खालील नवीन कलम सहावा द्वारे विद्यमान खंड सहावा च्या जागी बदलले जाईल आणि याद्वारे बदलले जाईल.

सहावा खंड कंपनीचे अधिकृत शेअर भांडवल रु. 5,00,00,000 (रुपये पाच कोटी) प्रत्येकी रु. 100/- (रुपये शंभर) च्या 5,00,000 (पाच लाख) इक्विटी शेअर्समध्ये विभागले गेले.

आणखी ठराव करण्यात येत आहे की या ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने, कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्या पूर्ण विवेकबुद्धीनुसार आवश्यक वाटेल अशी सर्व पावले उचलण्यासाठी आणि त्यात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही प्रश्न, अडचण किंवा शंकांचे निराकरण करण्यासाठी अधिकृत आहे”.

7. एन.डी.डी.बी. डेअरी सर्विसेस ('NDS') सह द्वितीय करारावर विचार करणे आणि मंजूर करणे.

विचारात घेण्यासाठी आणि योग्य वाटल्यास, फेरफार(ने) सह किंवा त्याशिवाय पास करण्यासाठी, खालील ठराव एक सामान्य ठराव.

“ठराव करण्यात येत आहे की कंपनीच्या मेमोरँडम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशनच्या तरतुदीनुसार आणि कंपनी कायदा, 2013 ('अधिनियम') च्या अध्याय XXIA च्या तरतुदीनुसार आणि त्याखाली बनवलेल्या नियम आणि नियमांसह वाचलेल्या कायद्याच्या इतर कोणत्याही लागू तरतुदी, इतर लागू कायदे / वैधानिक तरतुदी, जर काही असतील तर (त्यातील कोणतेही वैधानिक फेरफार(ने) किंवा पुनर्अधिनियम(त्यांसह), सध्याच्या काळासाठी, कंपनीच्या सदस्यांची मान्यता असेल आणि याद्वारे कंपनीमध्ये दुय्यम व्यवस्था/करार करण्यासाठी कंपनीला प्रदान केले जाईल. एनडीडीबी डेअरी सर्विसेससह दुय्यम व्यवस्था/करार आणि दुय्यम व्यवस्थेशी संबंधित सर्व अंमलात आणलेल्या व्यवहारांचे अनुमोदन आणि एन.डी.डी.बी. डेअरी सर्विसेससह व्यवहार(ने)/ करार(ने)/व्यवस्था(ने)/करार(ने) मध्ये प्रवेश करणे आणि/किंवा पुढे चालू ठेवणे ('एनडीएस') सेकंडमेंट व्यवस्थेसाठी.

आणखी ठराव करण्यात येत आहे की कंपनीद्वारे ही व्यवस्था/करार संपुष्टात आणण्यासाठी सर्वसाधारण सभेतील सदस्यांची पूर्ण संमती आवश्यक असेल.

आणखी ठराव करण्यात येत आहे की कंपनीचे संचालक मंडळ या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असेल तेव्हा एनडीएस शी आवश्यक करार/करारावर स्वाक्षरी/अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्याही संचालकाला अधिकार सोपविण्यासह सर्व कृत्ये आणि गोष्टी करण्यासाठी अधिकृत आहेत.

8. एन.डी.डी.बी. डेअरी सर्विसेस (' एनडीएस ') ला दुधाचा पुरवठा विचारात घेणे आणि मंजूर करणे:

विचारात घेण्यासाठी आणि योग्य वाटल्यास, फेरफार(ने) सह किंवा त्याशिवाय पास करण्यासाठी, खालील ठराव एक सामान्य ठराव.

“ठराव करण्यात येत आहे की कंपनीच्या मेमोरॅंडम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशनच्या तरतुदीनुसार आणि कंपनी कायदा, 2013 ('अधिनियम') च्या अध्याय XXIA च्या तरतुदीनुसार आणि त्याखाली बनवलेल्या नियम आणि नियमांसह वाचलेल्या कायद्याच्या इतर कोणत्याही लागू तरतुदी, इतर लागू कायदे / वैधानिक तरतुदी, जर काही (काही वैधानिक फेरफार(का) किंवा त्याच्या पुन्हा लागू करण्यासह, सध्या अंमलात आहे, कंपनीच्या सदस्यांची मंजूरी 01 एप्रिल, 2024 रोजीच्या पुरवठा करारास अनुसरून आहे. दुधाच्या पुरवठ्यासाठी एन.डी.डी.बी. डेअरी सर्विसेस ('एनडीएस') सह व्यवहार(ने)/करार(ने)/व्यवस्था(ने)/ करार(करार) साठी एन.डी.डी.बी. डेअरी सर्विसेस सोबत प्रवेश केला आहे ज्यामध्ये कोणतीही सुधारणा, बदल आणि विस्तार समाविष्ट आहे;

आणखी ठराव करण्यात येत आहे की कंपनीचे संचालक मंडळ या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असेल तेव्हा एनडीएस सोबत आवश्यक करार/करारावर स्वाक्षरी/अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्याही संचालकाला अधिकार सोपविण्यासह सर्व कृत्ये, कृत्ये आणि गोष्टी करण्यास अधिकृत आहे.

9. दूध पुरवठ्याच्या आधारावर सदस्यांचे विविध वर्गांमध्ये वर्गीकरण करण्याच्या निकषांवर विचार करणे आणि मंजूर करणे आणि सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी त्याची शिफारस करणे खालील सामान्य ठराव म्हणून स्वीकारणे.

“ठराव करण्यात येत आहे की सदस्यांच्या व्यवसायातील सहभागावर आधारित (म्हणजे सहभाग) सदस्यांचे विविध वर्गांमध्ये वर्गीकरण करण्याचे निकष अजेंडा नोटमध्ये नमूद केले आहेत आणि याद्वारे कंपनीच्या आगामी सातवी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना त्यांच्या मंजूरीसाठी आणि दत्तक घेण्यासाठी शिफारस केली आहे”.

10. आर्थिक वर्ष 2024-25 साठी कंपनीचा अर्थसंकल्प विचारात घेणे आणि मंजूर करणे आणि या संदर्भात खालील सामान्य ठराव म्हणून स्वीकारणे:

“ठराव करण्यात येत आहे की 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीसाठी कंपनीचा अर्थसंकल्प, वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे मांडल्याप्रमाणे आणि याद्वारे मंजूर करण्यात आला आहे”.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

ह/-

ठिकाण: यवतमाळ

तारीख: 07.09.2024

सिकंदर मुलाणी

मुख्य कार्यकारी आणि संचालक

नोंदस

1. वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी पात्र असलेल्या सदस्याला उपस्थित राहण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे आणि सोबतच त्यांच्या ऐवजी मतदानात सहभागी होण्यासाठी आणि मतदानात मतदान करण्याचा अधिकार आहे कंपनी चे सदस्य नसलेल्या व्यक्तीला प्रॉक्सी म्हणून नियुक्त केले जाऊ शकत नाही. प्रतिनिधीच्या नेमणुकीचा करारनामा परिणामकारक होण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करणारे प्रॉक्सी फॉर्म योग्यरित्या पूर्ण केले पाहिजे, मुद्रांकित केले पाहिजे आणि स्वाक्षरी केली पाहिजे आणि बैठकीच्या नियोजित वेळेच्या किमान 48 तास आधी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जमा केले जाणे आवश्यक आहे.
2. सभासदांना/प्रॉक्सींना विनंती केली जाते की मीटिंगमध्ये उपस्थित राहण्यासाठी योग्य रीतीने भरलेली हजेरी पावती सोबत आणा.
3. सोबतच्या कंपनी कायदा, 2013 च्या 170 कलम संचालकांची नोंदणी आणि त्यांचे शेअरहोल्डिंग आणि कंपनी कायदा, 2013 च्या 189 कलम ठेवलेल्या करारांची किंवा व्यवस्थांची नोंदणी आणि सोबतच्या सुचनेमध्ये संदर्भित संबंधित कागदपत्रे. सामान्य कामकाजाच्या वेळेत शनिवार आणि रविवार वगळता सर्व कामकाजाच्या दिवसांमध्ये, सामान्य कामकाजाच्या तासांमध्ये (10.00 ते 17.00 तास) तपासणीसाठी खुली असतील.
4. सभासदांनी त्यांच्या वार्षिक अहवालाची प्रत वार्षिक सर्वसाधारण सभे मध्ये आणण्याची विनंती केली आहे कारण कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी कोणतीही प्रत प्रदान करणार नाही.
5. कंपनीची खाती किंवा कामकाजासंबंधी कोणतीही माहिती मिळवण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही सदस्याने विनंती केली आहे की, संमेलनाच्या तारखेच्या किमान 7 दिवस अगोदर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाकडे व्हेरी पाठवावी.
6. सदस्यांना त्यांच्या सर्व पत्रव्यवहारामध्ये त्यांचे फोलिओ क्रमांक आणि सदस्य कोड नमुद करण्याची विनंती केली जाते.
7. सभासदांना विनंती केली जाते की त्यांचे पत्ते आणि बँक खात्यातील तपशिलांमध्ये कंपनीला त्वरित बदल सूचित करा.
8. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी शस्त्रे, अग्नीशस्त्रे, दारुगोळा, चाकू आणि ब्लेड, धारदार वाद्ये इत्यादींना बंदी आहे.
9. कंपनी कायदा, 2013 च्या कलम 102(1) अन्वये आवश्यक असलेले स्पष्टीकरणात्मक विधान, बैठकीत व्यवहार करावयाच्या विशेष व्यवसायाशी संबंधित येथे जोडले आहे.
10. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रमुख लँ महत्वाच्या खुनासह मार्ग नकाशा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसोबत जोडला आहे.

कंपन्या अधिनियम 2013 च्या कलम 378ZA (4)(C) अंतर्गत संचालक म्हणून
निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या आदरात पात्रतेचे विधान

क्रमांक 3,4,5

नाव:	श्रीमती. लता संजय अबचट	श्रीमती. यिगिता भास्कर गावंडे	श्रीमती. माधुरी गजानन राऊत
Age:	41	45	30
पात्रता	12 th	12 th	12 th
व्यवसाय	पशुसंवर्धन	पशुसंवर्धन	पशुसंवर्धन
नियुक्तीच्या अटी:	उत्पादक संचालक, रोटेशनद्वारे निवृत्त होण्यास जबाबदार	उत्पादक संचालक, रोटेशनद्वारे निवृत्त होण्यास जबाबदार	उत्पादक संचालक, रोटेशनद्वारे निवृत्त होण्यास जबाबदार
मोबदला घ्यायचा आहे आणि शेवटचा काढलेला मोबदला:	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
संचालक म्हणून नियुक्ती केल्याची तारीख	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
शेअरहोल्डिंग:	19	91	74
संचालक व के एम पी सोबत असलेले नाते:	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
सदस्यत्व/ मंडळाच्या समित्यांचे अध्यक्षपद:	लागू नाही	लागू नाही	लागू नाही

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

ह/-

ठिकाण: यवतमाळ
तारीख: 07.09.2024

सिकंदर मुलाणी
मुख्य कार्यकारी आणि संचालक

सष्टीकरणात्मक विधान

क्रमांक 6

सध्या कंपनीचे अधिकृत भांडवल रु. 3,00,00,000/- (तीन कोटी), आणि त्याचे जारी केलेले, सदस्यता घेतलेले आणि भरलेले भाग भांडवल रु. 2,40,93,500 कोटी (दोन कोटी चाळीस लाख त्र्याणव हजार पाचशे). त्यामुळे, व्यवसायाच्या सामान्य वाटचालीत तिची वाढ आणि विकासात्मक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, कंपनीला तिचे पेड-अप भाग भांडवल रु. 5,00,00,000/- पर्यंत वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे कंपनीचे अधिकृत शेअर भांडवल रु. 5,00,00,000/- पर्यंत वाढवणे योग्य मानले जाते. आणि त्या उद्देशासाठी, कंपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये सोबतच्या सूचनेच्या क्रमांक 5 मधील ठरावात नमूद केल्यानुसार योग्यरित्या बदल करण्याचा प्रस्ताव आहे.

लागू वैधानिक तरतुदींच्या संदर्भात, ठरावाच्या मुख्य भागामध्ये नमूद केल्याप्रमाणे, कंपनीने अधिकृत शेअर भांडवलात वाढ करण्यासाठी आणि कंपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनच्या भांडवली खंड मध्ये बदल करण्यासाठी सदस्यांची मान्यता घेणे आवश्यक आहे.

कंपनीचे कोणीही संचालक/अधिकारी किंवा त्यांचे नातेवाईक या ठरावात कोणत्याही प्रकारे स्वारस्य किंवा संबंधित नाहीत.

संचालक मंडळ 6 सूचना मध्ये दिलेल्या ठरावाची सदस्यांच्या मान्यतेसाठी शिफारस करते.

सष्टीकरणात्मक विधान

क्रमांक 7

कंपनीला सुरुवातीपासूनच एनडीएस द्वारे समर्थन पुरवले जात आहे ज्यामध्ये डेअरीच्या क्षेत्रात उत्पादकांच्या मालकीच्या संस्थांना प्रोत्साहन देणे हे सर्व सेवांचा समावेश आहे. NDS ने कंपनीच्या संचालकांना प्रशासन, संस्था उभारणी, आर्थिक आणि ऑपरेशनल बाबींवर शिक्षित करण्यात मदत केली. भारतातील दुग्धउद्योगात वेगाने बदलणऱ्या व्यावसायिक आणि आर्थिक परिस्थितीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, कंपनीला कंपनीच्या वाढ आणि विकासाच्या विविध टप्पे हाताळण्यासाठी तज्ञ असलेल्या मुख्य कार्यकारी ("CE") ची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या ग्रामीण स्टार्ट-अप्ससाठी सीई म्हणून काम करण्यास इच्छुक प्रतिभावान व्यावसायिकांची निवड करण्यासाठी, कंपनीने एनडीएस सोबत एक व्यवस्था केली आहे ज्यामध्ये एनडीएस अंतर्गत कंपनीच्या सीई म्हणून मंडळाद्वारे एनडीएस च्या एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाईल. यामुळे कंपनीच्या कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्य कार्यकारी नियुक्तीमध्ये स्थिरता आणि सातत्य सुनिश्चित होईल. मंडळाने 27 मार्च 2024 रोजी झालेल्या आपल्या 35 व्या बैठकीत एनडीएस सोबत दुय्यम व्यवस्थेत प्रवेश करण्यास मान्यता दिली आहे आणि अध्यक्षांना दुसरी व्यवस्था अंमलात आणण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे.

एनडीएस सोबतच्या दुय्यम कराराच्या प्रमुख अटीपैकी एक म्हणजे कंपनीच्या पुढील सर्वसाधारण सभेत या व्यवस्थेला भागधारकांची मान्यता देखील असणे आवश्यक आहे. कराराची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

- 1) सहभागी पक्ष: एन.डी.डी.बी डेअरी सर्व्हिसेस, नॉन प्रॉफिट कंपनी नवी दिल्ली, भारत आणि इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड मध्ये.

- 2) करार अंमलात आणल्याच्या तारखेपासून प्रभावी होईल आणि कंपनीच्या सदस्यांच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीच्या अधीन आहे.
- 3) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी च्या कामावर पूर्ण नियंत्रण आणि पर्यवेक्षण असेल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्याच्या कार्यकाळात कंपनीच्या कामाचे नियम आणि धोरणे पाळतील.
- 4) एनडीएस द्वारे प्रदान केलेल्या मुख्य कार्यकारी च्या सेवांचा विचार करून, कंपनी एनडीएस ला सर्व कर्मचारी-संबंधित खर्च आणि एनडीएस द्वारे मुख्य कार्यकारी ला दिलेला पगार कव्हर करण्यासाठी फी भरेल.
- 5) कोणताही पक्ष लेखी सूचना देऊन हा करार संपुष्टात आणू शकतो तथापि, MPC ला करार संपुष्टात आणायचा असल्यास सर्वसाधारण सभेत कंपनीच्या सदस्यांची पूर्व संमती आवश्यक आहे.
- 6) कंपनी दुय्यम कालावधी दरम्यान नियुक्त केलेल्या कृतींमुळे उद्भवलेल्या कोणत्याही दाव्या किंवा नुकसानाविरूद्ध एनडीएस ची नुकसानभरपाई करेल.

कराराची प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सर्वसाधारण सभेच्या तारखेपर्यंत तपासणीसाठी उपलब्ध आहे.

कंपनीचे कोणीही संचालक/अधिकारी किंवा त्यांचे नातेवाईक या ठरावात कोणत्याही प्रकारे स्वारस्य किंवा संबंधित नाहीत.

संचालक मंडळ सूचना क्र.7 मध्ये दिलेल्या ठरावाची सदस्यांच्या मान्यतेसाठी शिफारस करते.

स्पष्टीकरणात्मक विधान

क्रमांक 8

इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, कंपनी कायदा, 1956/2013 च्या भाग IX- A अंतर्गत 11 जुलै, 2018 रोजी एक उत्पादक कंपनी म्हणून समाविष्ट करण्यात आली आहे.

कंपनीच्या उद्दिष्टांमध्ये मुख्यतः सभासदांचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे एकत्रीकरण, खरेदी, प्रक्रिया करणे, त्याचे विपणन करणे आणि संबंधित क्रियाकलापांचा भाग असलेल्या किंवा आनुषंगिक क्रियाकलापांचा समावेश आहे.

कंपनीच्या कार्यान्वित झाल्यापासून संकलन केलेले दूध मदर डायरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रा. लि. ला पुरवठा करते, कंपनीच्या स्थापनेपासून एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस कंपनीला तांत्रिक सहाय्य पुरवत आहे. इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चा मदर डेअरीसोबतचा करार 31 मार्च 2024 रोजी संपला.

एप्रिल 2024 पासून कंपनीने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या पुरवठ्यासाठी एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेससोबत करार केला आहे.

कराराची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत:-

- 1) मोबदला देणारी उत्पादक किंमत प्रमुख प्रतिस्पर्दी बेंचमार्क केलेली आहे.
- 2) गुणवत्ता आणि संस्थात्मक मापदंडांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन.
- 3) वेळेवर पेमेंट.
- 4) प्रक्षेपित प्रमाणात खरेदी करण्याची वचनबद्धता.
- 5) सुमारे वर्षभर बाजारात प्रवेश.
- 6) परस्पर सहमत ओव्हरहेड्स आणि मार्जिन

संचालक मंडळाने 27 मार्च 2024 रोजी दूध पुरवठ्यासाठी एनडीएस सोबत करार करण्यास मान्यता दिली, त्यानुसार कंपनीने एनडीएस सोबत 01 एप्रिल 2024 रोजी दूध पुरवठ्यासाठी करार केला आहे. कंपनीने आधीच एनडीएसला दररोज दुधाचा पुरवठा सुरू केला आहे. 7 एप्रिल 2024.

कंपनीचे कोणीही संचालक/अधिकारी किंवा त्यांचे नातेवाईक या ठरावात कोणत्याही प्रकारे स्वारस्य किंवा संबंधित नाहीत.

सूचना क्र.08 मध्ये नमूद केल्यानुसार सामान्य ठरावाच्या स्वरूपात सदस्यांची मंजूरी मागितली जाते.

इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड
U01820MH2018PTC311727

नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट न 35-सी, कुबेरकुंज राजेंद्र नगर, धामणगाव रोड, यवतमाळ,
महाराष्ट्र-445001, ईमेल : cs@indujaamilk.com फोन नं.: 9112203830

फॉर्म एमजीटी 11

कंपनी अधिनियमाचे कलम 105(6) आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, 2014 चे
नियम 19(3) च्या अनुषंगाने

प्रॉक्सि फॉर्म

सदस्याचे नाव:
नोंदणीकृत पत्ता:
ई - मेल:
फोलिओ संख्या:

मी वरील नावाच्या कंपनीच्या
..... समभागांची सदस्य असल्याने, याद्वारे नियुक्ती करत आहे.

1. नाव फोलिओ

पत्ता: ई-मेल

स्वाक्षरी: त्याच्या अनुपस्थितीत

2. नाव फोलिओ

पत्ता: ई-मेल

स्वाक्षरी: त्याच्या अनुपस्थितीत

3. नाव फोलिओ

पत्ता: ई-मेल

स्वाक्षरी:

सप्टेंबर 2024 च्या 28 व्या दिवशी 01.00 वाजता हॉटेल द वेनेशियन जांब रोड यवतमाळ 445001 येथे किंवा
कोणत्याही अन्य स्थानावर होणऱ्या कंपनीच्या 7 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला माझ्यासाठी आणि माझ्या वतीने
उपस्थित राहण्यासाठी आणि खाली दिलेल्या ठरावावर मतदान करण्यासाठी माझा प्रतिनिधि म्हणून नियुक्त करते.

अनु. क्र.	ठराव	मतदान		
		च्या बाजूने	विरोधात	तटस्थ
१.	३१ मार्च २०२४ रोजीचा ताळेबंद प्राप्त करणे, विचारात घेणे आणि स्वीकृत करणे आणि त्या तारखेला संपलेल्या कालावधीसाठी कंपनीचे नफा आणि तोटा खाते आणि शेड्यूल आणि त्याचा एक भाग बनवणाऱ्या नोट्स आणि त्या सोबत संचालक आणि लेखा परीक्षकांचे अहवाल या संदर्भात खालील सामान्य ठराव पास करणे.			
२.	कंपनीच्या भाग भांडवलावर मर्यादित परतावा (लाभांश) विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास, सुधारणा करून किंवा त्याशिवाय खालील सामान्य ठराव म्हणून पास करणे.			
३.	खालील ठराव सामान्य ठराव म्हणून विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास, सुधारणा करून किंवा त्याशिवाय पास करणे श्रीमती वंदना संजय इंगळे (डीआयएन: ०८१७६७९१) ज्या रोटेशनद्वारे निवृत्त होतात आणि अपात्र असल्यामुळे त्या स्वतः ला पुन्हा नियुक्तीसाठी प्रस्तुत करत नाही परिणामी रिक्त जागा श्रीमती लता संजय अवचट (डीआयएन: १०७७२१००) यांची नियुक्त करून भरली जातील			
४.	खालील ठराव सामान्य ठराव म्हणून विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास, सुधारणा करून किंवा त्याशिवाय पास करणे श्रीमती वर्षा शंकर बंड (डीआयएन: ०८१७६८२४) ज्या रोटेशनद्वारे निवृत्त होतात आणि अपात्र असल्यामुळे त्या स्वतः ला पुन्हा नियुक्तीसाठी प्रस्तुत करत नाही परिणामी रिक्त जागा श्रीमती योगिता भास्कर गावंडे (डीआयएन: १०७७२१७६) यांची नियुक्त करून भरली जातील			
५.	खालील ठराव सामान्य ठराव म्हणून विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास, सुधारणा करून किंवा त्याशिवाय पास करणे श्रीमती माधुरी गजानन राऊत (डीआयएन: १०७७२१७६) कंपनीच्या संचालकपदी नियुक्त करणे.			
६.	खालील ठराव सामान्य ठराव म्हणून विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास, सुधारणा करून किंवा त्याशिवाय पास करणे कंपनीचे अधिकृत शेअर कॅपिटल वाढविण्याचा विचार करणे आणि मंजूर करणे.			
७.	खालील ठराव सामान्य ठराव म्हणून विचारात घेणे एन.डी.डी.बी. डेअरी सर्विसेस ('NDS') सह द्वितीय करारावर विचार करणे आणि मंजूर करणे			
८.	खालील ठराव सामान्य ठराव म्हणून विचारात घेणे एन.डी.डी.बी. डेअरी सर्विसेस ('NDS') ला दुधाचा पुरवठा विचारात घेणे आणि मंजूर करणे.			

अनु. क्र.	ठराव	मतदान		
		च्या बाजूने	विरोधात	तटस्थ
९.	खालील ठराव सामान्य ठराव म्हणून विचारात घेणे दूध पुरवठ्याच्या आधारावर सदस्यांचे विविध वर्गांमध्ये वर्गीकरण करण्याच्या निकषांवर विचार करणे आणि मंजूर करणे आणि सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी त्याची शिफारस करणे			
१०.	आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठी कंपनीच्या अंदाजपत्रकावर विचार करणे आणि मंजूर करणे.			

दिनांकसप्टेंबर 2024 ला स्वाक्षरी केली.

भागधारक स्वाक्षरी:

प्रतिनिधि स्वाक्षरी:

नोट: प्रॉक्सी फॉर्म परत करणे आवश्यक आहे जे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालया मध्ये सभेच्या वेळेच्या 48 तास पूर्वी पोचला पाहिजे. प्रॉक्सी सदस्य असणे आवश्यक आहे.

प्रत्यय रु .१.
महसूल मुद्रांक

इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड
U01820MH2018PTC311727

नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट न 35-सी, कुबेरकुंज राजेंद्र नगर, धामणगाव रोड, यवतमाळ,
महाराष्ट्र-445001, ईमेल : cs@indujaamilk.com फोन नं.: 9112203830

पोचपावती

फोलिओ संख्या:

मी.....पत्ता.....

इंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे सदस्य आहे. मी याद्वारे घोषित केले आहे की मला कंपनीच्या सातव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी त्यांचे सर्व संलग्नकांसह सूचना प्राप्त झाली आहे.

सदस्य स्वाक्षरी

तिथि:

ठिकाण:


महसूल बजेट 2024-25

क्रमांक	विवरण	मोजण्याचे एकक	बजेट आर्थिक वर्ष 2024-25
1.	दूध खरेदी	(दररोज किलोग्रॅम)	60,859.26
2.	दुधाच्या व्यवसायातून उत्पन्न	(लाख रुपयात)	11,759.89
3.	खरेदी किंमत	(लाख रुपयात)	10388.46
4.	सहायक मार्जिन	(लाख रुपयात)	235.97
5.	लॉजिस्टिक खर्च	(लाख रुपयात)	623.65
6.	इतर दूध संचालन खर्च	(लाख रुपयात)	337.08
7.	निश्चित खर्च	(लाख रुपयात)	276.09
8.	मिल्क ऑपरेशनमधून नफा/ (तोटा)	(लाख रुपयात)	(101.36)
9.	अनुदान सहायता - दूध संकलन	(लाख रुपयात)	119.36
10.	अनुदान समर्थनानंतर दूध ऑपरेशनमधून नफा/ (तोटा)	(लाख रुपयात)	18.00
11.	पशुखाद्यातून उत्पन्न	(लाख रुपयात)	56.30
12.	खनिज मिश्रणातून उत्पन्न	(लाख रुपयात)	3.48
13.	इतर उत्पन्न (जंतनाशक टॅब्लेट आणि प्रिंटर रोल)	(लाख रुपयात)	1.80
14.	उत्पन्न पीइएस / एआय	(लाख रुपयात)	3.30
15.	खर्च पीइएस / एआय	(लाख रुपयात)	42.27
16.	इतर उत्पन्न	(लाख रुपयात)	41.79
17.	गुरे वाटप उपक्रमातून उत्पन्न	(लाख रुपयात)	52.92
18.	नफा/तोटा कर आधी	(लाख रुपयात)	135.32

भांडवली बजेट

क्रमांक	विवरण	मोजण्याचे एकक	बजेट वित्त वर्ष 2024-25
1	दूध ऑपरेशन्स		
2	MMP सेट अप खर्च		12.00
3	वॅन		36.75
4	मुख्य कार्यालय सेट अप		5.25
5	आईसीटी		25.15
6	डीपीएमसीयू		195.20
7	बीएमसी सहायक उपकरण		140.00
8	केपेक्स दूध ऑपरेशन्स		414.35
9.	केपेक्स स्वतःच्या निधीतून		75.40
10.	केपेक्स अनुदान समर्थन - दूध ऑपरेशन्स		338.95

Route Map for 7th AGM OF INDUJAA MMPCL at Hotel The Venetian Jamb Road Yavatmal



**इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी लिमीटेड, यवतमाळ ने
दिलेले अहवाल आणि नोटिस इंग्रजी लिखित चे केवळ
मराठी भाषांतर आहे.**

**कुठल्याही प्रकारची अस्यष्टता असेल तर त्यांचा
इंग्रजी स्वरूप हे अंतिम स्वरूप मानले जाईल.**